

अतारांकित प्रश्नोत्तरांची एकोणसाठावी यादी

## महाराष्ट्र विधानसभा

दुसरे अधिवेशन, २०२१

### अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

देवपाडा (ता.कर्जत, जि.रायगड) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांअभावी  
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याबाबत

(१) २७५ (११-०४-२०२०). श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.महेश बालदी (उरण), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) देवपाडा (ता.कर्जत, जि.रायगड) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे माहे जानेवारी, २०२० मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त शाळेच्या इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या वर्गात देवपाडा गावासह आजुबाजुच्या आदिवासी वाडीतील सुमारे १५० विद्यार्थी शिक्षण घेत असून शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शाळा व्यवस्थापन समितीने पंचायत समिती कर्जत यांच्याकडे वारंवार शिक्षकांची नेमणूक करण्याची मागणी करून सुद्धा शिक्षकांची अद्याप नेमणूक केली जात नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून देवपाडा शाळेत शिक्षकांची तातडीने नेमणूक करण्यासह सदर नेमणुक करण्यात दिरंगाई करणा-या संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. हसन मुश्रीफ (२८-०६-२०२१) : (१) हे खरे नाही

(२) हे खरे नाही

(३) हे खरे नाही

(४) प्रश्न उदभवत नाही.

(५) प्रश्न उदभवत नाही.

**सातपूर (जि.नाशिक) येथील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयातील  
कामगारांना आवश्यक उपचार मिळत नसल्याबाबत**

(२) १९० (२०-०३-२०२०). अॅड.राहुल ढिकले (नाशिक पूर्व), श्रीमती सीमा महेश हिरे (सीमाताई) (नाशिक पश्चिम) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सातपूर (जि.नाशिक) येथील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयातील कामगारांच्या वेतनातून इएसआय विम्यासाठी दरमहा पैसे कपात केले जात असताना येथे कामगारांना आवश्यक उपचार मिळत नसल्याचे माहे जानेवारी २०२० मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाच्या इएसआय विमा योजनेसाठी नाशिक विभागातून वर्षाला तब्बल रु.११० कोटी पेक्षा जास्त रक्कम शासनास मिळत असल्याचे तसेच इएसआयशी सलग्न असेलेल खाजगी रुग्णालयांचे देयक न दिल्याने सदरील रुग्णालयाने उपचार करणे बंद केल्याचे निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, नाशिक जिल्ह्यातील सातपूर,अंबड,नाशिकरोड औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या इएसआय विमाधारक कामगारांना सदरील रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक ,कर्मचारी यांच्या मनमानी कारभाराला,रुग्णालयात कामगारांना न मिळणाऱ्या सोयी सुविधा,वेळेवर उपचार न होणे अशी तक्रार लोकप्रतिनिधींनी करून ही शासनाने अद्याप पर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(४) असल्यास उपरोक्त प्रकरणी शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

**श्री. राजेश टोपे (२६-०३-२०२१) :** (१) हे अंशतः खरे आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक १३ जानेवारी, २०२० च्या पत्रान्वये वैद्यकीय अधीक्षक, राज्य कामगार विमा रुग्णालय, नाशिक व दिनांक २६.०२.२०२० च्या पत्रान्वये आयुक्त, राज्य कामगार विमा योजना, मुंबई यांना निवेदन सादर केले आहे.

(२) हे खरे नाही.

राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत नाशिक विभागाकडून सुमारे १०९.७ कोटी सन २०१९ मध्ये राज्य कामगार विमा महामंडळास जमा झाली असून सेकन्डरी मेडिकल केअर व अतिविशिष्ट उपचाराकरीता खाजगी रुग्णालयांनी सन २०१९-२० मध्ये अनुक्रमे २,५२,५२१ व ३,५०५ आणि सन २०२०-२१ मध्ये माहे. डिसेंबर पर्यंत अनुक्रमे ४३,५१८ व १,६५५ विमारुग्णांना वैद्यकीय सुविधा पुरविलेली आहे.

(३) हे खरे नाही.

(४) सदर रुग्णालयाकरीता राज्य कामगार विमा सोसायटीमार्फत कंत्राटी पध्दतीने मनुष्यबळ, वैद्यकीय उपकरणे व यंत्रसामुग्री आणि दैनंदिन उपचाराकरीता लागणारी औषधे उपलब्ध करून देण्यात येत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**घोडबंदर (जि.ठाणे) येथील घोडबंदर किल्याचे संवर्धन करून त्याचे  
नुतनीकरण व या जागेत शिवसृष्टी उभारण्याबाबत**

(३) १२७८ (२१-०३-२०२०). श्रीमती गीता जैन (मिरा भाईंदर) : सन्माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) घोडबंदर (जि.ठाणे) येथील घोडबंदर किल्याचे संवर्धन करून त्याचे नुतनीकरण व या जागेत शिवसृष्टी उभारण्यासाठी महानगरपालिकेने ५३.६८ कोटी रकमेचा प्रकल्प अहवाल तयार करून शासनाच्या मंजूरीसाठी पाठविला असल्याचे माहे जानेवारी, २०२० मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून घोडबंदर किल्याचे संवर्धन करून त्याचे नुतनीकरण व या जागेत शिवसृष्टी उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. अमित विलासराव देशमुख (०७-०५-२०२१) : (१) हे खरे आहे

(२) दि. १२.०२.२०१९ च्या शासन निर्णयान्वये घोडबंदर किल्ला हा "महाराष्ट्र वैभव- राज्य संगोपन योजना" अंतर्गत मिरा-भाईंदर महानगरपालिकेस संगोपनार्थ देण्यात आला आहे. या योजनेनुसार दत्तक देण्यात आलेल्या एखाद्या राज्य संरक्षित स्मारकाच्या ठिकाणी पालकत्व स्विकारणा-या संस्थेला, व्यक्तीला अथवा संघटनेला त्या पालकत्व कालावधीत त्या स्मारकाच्या जतन, दुरुस्ती व देखभालीचा सर्व खर्च सोसावा लागतो. त्यास या विभागाकडून कोणताही निधी उपलब्ध करून देण्यात येत नाही. त्यानुसार घोडबंदर शिवसृष्टीकरिता या विभागामार्फत निधी उपलब्ध करून देणे शक्य नाही, असे आयुक्त, मिरा-भाईंदर महानगरपालिका यांना कळविण्यात आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यात अकोला, औरंगाबाद, लातूर आणि यवतमाळ या चार जिल्ह्यातील सुपर स्पेशालिटी  
रुग्णालयामधील आवश्यक पदांना मंजूरी मिळाली नसल्याबाबत**

(४) १३१२ (१३-०४-२०२०). श्री.गोवर्धन मांगीलाल शर्मा (ऊर्फ) लालाजी (अकोला पश्चिम) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात अकोला, औरंगाबाद, लातूर आणि यवतमाळ या चार ठिकाणी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे बहुतांश बांधकाम पूर्ण झाले आहे परंतु अद्यापही या ठिकाणी आवश्यक पदांना मंजूरी मिळाली नसल्याचे दिनांक ७ डिसेंबर, २०१९ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर चारही रुग्णालयातील पदांच्या मंजूरीचा आराखडा संचालकांकडे पाठविण्यात आला असून त्यांना अद्यापही मंजूरी मिळालेली नसल्याचे आढळून आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, आवश्यक पदांना मंजूरी मिळाली नसताना या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात येणार आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत?

**श्री. अमित विलासराव देशमुख (२८-०६-२०२१) :** (१) होय

(२) होय, अंशतः खरे आहे.

(३) हे खरे नाही.

(४) व (५)

केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना (PMSSY-III) अंतर्गत अकोला, औरंगाबाद, लातूर आणि यवतमाळ या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत अतिविशेषोपचार रुग्णालयाकरीता शासन निर्णय दि. ०८.०१.२०२१ अन्वये प्रथम टप्प्याकरीता ८८८ पदे निर्माण करण्याकरीता शासनाची मान्यता प्रदान करण्यात आली आहे. तसेच उर्वरित पदे निर्माण करण्याची कार्यवाही सुरु आहे.

**रिहे (ता.मुळशी, जि.पुणे) येथील पडळघरवाडीला जाणारा पूल नादुरुस्त झाल्याने येथील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याबाबत**

(५) १७५७ (१५-०४-२०२०). श्री.संग्राम थोपटे (भोर) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रिहे (ता.मुळशी, जि.पुणे) येथील पडळघरवाडीला जाणारा पूल एका बाजूला झुकला असून वाहतूक बंद झाल्याने येथील ग्रामस्थ विद्यार्थी यांची गैरसोय होत असल्याचे दिनांक १० डिसेंबर, २०१९ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर पुलाच्या खालच्या बाजूस जिल्हा जलसंधारण अधिकारी, जिल्हा परिषद (लघु पाटबंधारे विभाग) यांच्यामार्फत कोल्हापूर पध्दतीच्या बंधा-याचे काम प्रगतीपथावर आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरहू काम लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

**श्री. हसन मुश्रीफ (२८-०६-२०२१) :** (१) हे खरे आहे.

(२) हे खरे आहे.

(३) मौजे रिहे ते पडळघरवाडी रस्ता हा ग्रामीण मार्ग ३६ असून त्याची लांबी १.१० कि.मी.आहे. सदर रस्त्यावर सा.क्र.०/२५० ते ०/३५० येथे लोखंडी पूल आहे. हा पुल अत्यंत जुना झाला असून गंजलेला आहे. सदर ठिकाणी सावधानतेचा इशारा देणारा माहिती फलक लावण्यात आला असून पुल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.

सदर पुलाच्या खालच्या बाजूस जिल्हा जलसंधारण अधिकारी, जिल्हा परिषद (लघु पाटबंधारे विभाग) यांच्यामार्फत कोल्हापूर पध्दतीच्या बंधा-याचे स्लॅब पिलर, फाउंडेशन इ.कामे पूर्ण झालेली असून फक्त लोखंडी रेलिंगचे काम होणे बाकी आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**नागपूर येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी  
येणाऱ्या रुग्णांची होत असलेली गैरसोय**

(६) १७८० (२५-०३-२०२०). श्री.मोहन मते (नागपूर दक्षिण), श्री.टेकचंद सावरकर (कामठी), श्री.राजू पारवे (उमरेड) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हृदयरोग विभागासह मेंदुरोग विभागाच्या बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत असल्याने रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होत असल्याचे माहे जानेवारी २०२० मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागातील डॉक्टरांची संख्या कमी असल्याचा आणि बाह्यरुग्ण विभागात कार्ड काढण्यासाठी केवळ एकच खिडकी कार्यान्वित असल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याचे देखिल निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, नागपूर येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची होत असलेली गैरसोय दूर करण्याच्या दृष्टीने या रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागातील डॉक्टरांची संख्या वाढविण्याबाबत तसेच बाह्यरुग्ण विभागात कार्ड काढण्यासाठी अतिरिक्त खिडक्या कार्यान्वित करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. अमित विलासराव देशमुख (१०-०३-२०२१) : (१) व (२) हे खरे नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**सार्वजनिक आरोग्य विभागातील गट क व ड पदभरतीच्या परीक्षेत अनेक**

**उमेदवार उत्तीर्ण होवूनही नियुक्त्या न झाल्याबाबत**

(७) २०६९ (२५-०३-२०२०). श्रीमती श्वेता महाले (चिखली) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सार्वजनिक आरोग्य विभागातील गट क व ड सर्वगातील पदभरतीसाठी सन २०१६ मध्ये स्पर्धा परीक्षा घेण्यात आलेल्या असून सदर स्पर्धा परीक्षेत अनेक उमेदवार उत्तीर्ण होवूनही अद्यापपर्यंत कुणालाही नियुक्त्या देण्यात आलेल्या नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत दिनांक १९ जून, २०१९ रोजी सार्वजनिक आरोग्य मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन विभागीय स्तरावर रिक्त पदांचा आढावा घेणे, तेथील बिंदू नामावलीचा अभ्यास करून जिल्ह्यातील / विभागातील एकूण किती उमेदवार ९० पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेले आहेत त्याची माहिती घेऊन त्यांचे समायोजन त्या विभागातील इतर जिल्ह्यांमध्ये कसे करता येईल याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या तसेच याबाबत लोकप्रतिनिधी यांनी तात्काळ नियुक्ती देणेबाबत माहे डिसेंबर २०१९ मध्ये वा त्या दरम्यान मागणी केली होती हे ही खरे आहे काय ,

- (३) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,  
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

**श्री. राजेश टोपे (२३-०४-२०२१) :** (१) अंशतः खरे आहे.

परिक्षा उत्तीर्ण होऊन गुणवत्ता यादीत आलेल्या उमेदवारांना पदस्थापना देण्यात आलेल्या आहे.परंतु, परीक्षा उत्तीर्ण झालेले तथापि गुणवत्ता यादीत न आल्यामुळे उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आलेल्या नाहीत.

(२) हे अंशतः खरे आहे.

सन २०१६ च्या पदभरती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांचे सरळसेवेने नियुक्तीसाठी वयाधिक्य होत असल्याने अशा उमेदवारांना इतर जिल्ह्यातील रिक्त पदावर नियुक्त्या देण्याबाबतची मागणी लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली होती.

(३) संचालक, आरोग्य सेवा यांनी या अनुषंगाने पाठविलेला प्रस्ताव विभागाने तपासणी करून शासनास सादर केला आहे. तसेच याबाबत उद्भवलेल्या न्यायालयीन प्रकरणाच्या अनुषंगाने प्रस्ताव शासन मान्यतेस्तव सादर केला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

#### ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षण विभागातील पदवीधर शिक्षक पदांच्या जागाबाबत

(८) २१०२ (१५-०४-२०२०). श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.कुमार आयलानी (उल्हासनगर) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे जिल्ह्यातील ठाणे जिल्हा परिषद, ठाणे शिक्षण विभागातील पदवीधर शिक्षक पदांच्या जागेवर बिगर पदवीधर शिक्षकांच्या जागा भरून पदवीधर शिक्षकांवर अन्याय केल्याचे माहे डिसेंबर, २०१९ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीमध्ये काय निदर्शनास आले,तदनुसार पदवीधर शिक्षकांवर सोयीच्या ठिकाणी पदवीधर शिक्षकांच्या जागा आहेत अशा ठिकाणी बदल्या न देता गैरसोईच्या ठिकाणी इतरत्र बदल्या देवून अन्याय करणाऱ्या शिक्षणाधिकारी व सर्व संबंधित अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

**श्री. हसन मुश्रीफ (२८-०६-२०२१) :** (१) हे खरे नाही.

ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत सन २०१९, मध्ये कोणत्याही प्रकारची पदवीधर शिक्षकांना वेतन्नती किंवा पदस्थापना देण्याबाबत कार्यवाही झालेली नाही.

(२) व (३) शासन निर्णय क्रमांक जिपब/४८१७/प्र.क्र. ७/ आस्था-१४ दि. २७ फेब्रुवारी, २०१७ अन्वये जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्याबाबत सुधारित धोरण निश्चित केलेले आहे. त्यानुसार सन २०१९ मध्ये सर्वसाधारण बदल्या झालेल्या आहेत. सदर बदल्या ह्या संगणकीय प्रणालीव्दारे मानवी हस्तक्षेप विरहीत झालेल्या असून त्यामध्ये भरलेली माहिती ही स्वतः

शिक्षकांनी भरलेली आहे. त्यामध्ये कोणत्याही कार्यालयीन यंत्रणेचा हस्तक्षेप नसून संगणकीय प्रणालीव्दारे आदेश निर्गमित झालेले आहेत. त्यामुळे शिक्षणाधिकारी व सर्व संबंधित कर्मचारी यांचेवर कारवाई किंवा त्यांचे विरुद्ध चौकशी करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

---

मुरबाड (जि.ठाणे) तालुक्यात जांभूळवाडी, पारधवाडी, बुरुडवाडी, केव्हारवाडी, चिमणीचीवाडी, काजकोळी या सात पाड्यांतील मुलांसाठी असलेली जिल्हा परिषदेची शाळा बंद असल्याबाबत

(९) २२८६ (१५-०४-२०२०). श्री.शांताराम मोरे (भिवंडी ग्रामीण), श्री.विश्वनाथ भोईर (कल्याण पश्चिम), श्री.मंगेश कुडाळकर (कुर्ला), डॉ.बालाजी किणीकर (अंबरनाथ), श्री.योगेश सागर (चारकोप), श्री.दौलत दरोडा (शहापूर), श्री.संजय सावकारे (भुसावळ) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुरबाड (जि.ठाणे) तालुक्यात बारवी धरण प्रकल्पासाठी एमआयडीसीने जांभूळवाडी, पारधवाडी, बुरुडवाडी, केव्हारवाडी, चिमणीचीवाडी, काजकोळी या सात पाड्यांतील मुलांसाठी जिल्हा परिषदेची असलेली शाळा शाळेच्या शिक्षकांनीच टाळे ठोकून बंद केले असल्याचे माहे जानेवारी, २०२० मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त शिक्षकांनी शाळा बंद केली परंतु त्यांचा पगार ऑनलाईन सुरू असून शिक्षकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी जिल्हा परिषदेच्या दुस-या शाळेत बदली केल्याने शाळेतील मुलांना रोज शिक्षणासाठी २ कि.मी.पायपीट करावी लागत आहे, हे ही खरे आहे काय

(३) असल्यास, शाळेला टाळे ठोकण्याची कारणे काय आहेत व यामुळे एमआयडीसीने शाळेसाठी खर्च केलेले २६ लाख रुपये व्यर्थ गेले, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले तदनुषंगाने दोषींवर कारवाई करण्याबाबत तसेच शाळा बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्याबाबत काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. हसन मुश्रीफ (०१-०६-२०२१) : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) नाही.

जिल्हा परिषद शाळा जांबुळवाडी या शाळेच एमआयडीसीने बांधलेल्या शाळेत स्थलांतर झालेले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

---

**ठाणे जिल्ह्यातील मध्यवर्ती हॉस्पिटल उल्हासनगर ३ चे २०२ खाटावरून ३५०**

**खाटांमध्ये श्रेणीवर्धन करण्याबाबत**

(१०) २४१५ (१३-०४-२०२०). श्री.कुमार आयलानी (उल्हासनगर) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे जिल्ह्यातील मध्यवर्ती हॉस्पिटल उल्हासनगर ३ चे २०२ खाटावरून ३५० चे खाटांमध्ये श्रेणीवर्धन करण्याच्या ठरावास मान्यता मिळावी अशी मागणी लोकप्रतिनीधी यांनी मा.मुख्यमंत्री यांच्याकडे दिनांक १६ डिसेंबर, २०१९ रोजी वा त्यासुमारास केली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, आरोग्य मंत्री यांच्या अध्यक्षेत खाली झालेल्या बैठकीत सदर ठरावास मान्यता दिली आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर ठराव राज्य सरकारच्या मान्यतेसाठी दिनांक २ मे, २०१७ रोजी पाठविला आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. राजेश टोपे (०६-०४-२०२१) : (१) हे खरे आहे.

(२), (३) व (४) सन २०११ च्या लोकसंख्येवर आधारित नवीन रुग्णालय सुरु करणे व कार्यान्वित रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करणे यासाठी जोडबूहत आराखडा तयार करण्याची कार्यवाही आरोग्य सेवा आयुक्तालय स्तरावरून सुरु असून ठाणे जिल्ह्यातील मध्यवर्ती रुग्णालय, उल्हासनगर- ३ चे २०२ खाटावरून ३५० चे खाटांमध्ये श्रेणीवर्धन करण्याची मागणी निकषानुसार तपासून जोडबूहत आराखड्यामध्ये समाविष्ट करण्याची कार्यवाही सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**नागपूर येथील कामगार रुग्णालयातील बिल थकीत असल्याने**

**डायलिसिस सुविधा बंद असल्याबाबत**

(११) २७४४ (२५-०३-२०२०). अॅड.आशिष जयस्वाल (रामटेक) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कामगार व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य सेवा देणा-या नागपूर येथील कामगार रुग्णालयातील बिल थकीत असल्याने डायलिसिस करणे बंद करण्यात आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, दोन्ही मुत्रपिंड (किडनी) कायमस्वरूपी किंवा तात्पुरत्या स्वरूपात निकामी झालेल्या रुग्णांना डायलिसिस करण्याशिवाय पर्याय नसतानाही रुग्णांच्या उपचाराकरिता पर्यायी व्यवस्था न करण्याचे कारणे काय,

(३) असल्यास, कामगार रुग्णालय, नागपूर येथील थकीत बिलाचे भुगतान करून आरोग्य सेवा सुरळीत करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?



**श्री. राजेश टोपे (२६-०३-२०२१) :** (१) व (२) हे अंशतः खरे आहे.

नागपूर येथील एका टाय-अप खाजगी रुग्णालयाने डायलिसिस सेवा उपलब्ध करून देणे शक्य नाही असे कळविले होते. तथापि, सदर रुग्णालयाने डायलिसिसची सुविधा नियमित सुरु ठेवली आहे.

(३) नागपूर जिल्ह्यातील डायलिसिस साठी राज्य कामगार विमा महामंडळामार्फत टाय-अप खाजगी रुग्णालयांच्या बिलांचे भुगतान वेळोवेळी करण्यात येत असून डायलिसिस सेवा विनाखंडीत सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**जिल्हा हिवताप कार्यालय अंतर्गत काम करणा-या मलेरीया प्रतिबंधक फवारणी कामगारांना  
सहावा वेतन आयोगाची थकबाबी मिळण्याबाबत**

**(१२) २७९६ (१३-०४-२०२०).** श्री.सुधीर मुनगंटीवार (बल्लारपूर) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जिल्हा हिवताप कार्यालय अंतर्गत काम करणा-या महाराष्ट्रातील मलेरीया प्रतिबंधक फवारणी कामगारांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाबी मिळण्याबाबत लोकप्रतिनिधी बल्लारपूर यांनी मा. सार्वजनिक आरोग्य मंत्री यांना दिनांक १७ जानेवारी, २०२० रोजी वा त्यासुमारास लेखी निवेदन सादर केले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे.

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

**श्री. राजेश टोपे (२३-०४-२०२१) :** (१) होय.

(२) राष्ट्रीय हिवताप कार्यक्रम अंतर्गत फवारणी कर्मचारी हे नियमित कर्मचारी नाही. हे कर्मचारी हंगामी स्वरूपात रोजंदारीवर कार्यरत असल्याने त्यांना वेतनश्रेणी अनुज्ञेय नाही. त्यांना मजुरी या शिर्षाखाली मजुरी अदा करण्यात येते.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सिकलसेल रुग्णाचा  
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याबाबत**

**(१३) २८६८ (१३-०४-२०२०).** श्री.राजु पारवे (उमरेड) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वार्ड क्रमांक २३ मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णाचा दिनांक २३ नोव्हेंबर २०१९ रोजी वा त्यासुमारास डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याची बाब माहे नोव्हेंबर २०१९ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत वैद्यकीय अधिकारी यांच्या कडून रुग्णांच्या नातेवाईकांना दोषी असणाऱ्या संबंधितावर कारवाई केली जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे. हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास उपरोक्त प्रकरणी शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. अमित विलासराव देशमुख (०८-०६-२०२१) : (१) व (२) हे खरे नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**राष्ट्रीय क्किटकजन्य रोगनियंत्रण कार्यक्रमान्तर्गत प्रशासकीय सुधारणेबाबत**

(१४) २९४० (२५-०३-२०२०). श्री.संजय गायकवाड (बुलढाणा) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राष्ट्रीय क्किटकजन्य रोगनियंत्रण कार्यक्रमान्तर्गत प्रशासकीय सुधारणेबाबत राष्ट्रपती राजवटीत प्रशासकीय यंत्रणेमार्फत निर्गमित झालेले शासन परिपत्रक सार्वजनिक आरोग्य विभाग क्र. संकीर्ण २०१९/प्र.क्र.२८७/सेवा-५/ दि.२२.११.२०१९ रद्द करणेबाबत स्थानिक लोकप्रतिनिधीनी दिनांक १३ डिसेंबर, २०१९ रोजी वा त्या सुमारास मा.मुख्यमंत्री यांना लेखी निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या लेखी निवेदनावर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. राजेश टोपे (२६-०३-२०२१) : (१) होय.

(२) राष्ट्रीय हिवताप कार्यक्रमान्तर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांकडून दाखल करण्यात आलेली न्यायालयीन प्रकरणांबाबत दि.४ जुलै, २०१९ रोजी मा.मुख्य सचिव स्तरावर यांचेकडून आढावा बैठक घेण्यात आली. त्याच अनुषंगाने या कार्यक्रमान्तर्गत करण्यात येणारे कामकाज, उपलब्ध मनुष्यबळ, हंगामी मनुष्यबळ, व मंजूर मनुष्य दिवस केंद्रशासनाच्या मार्गदर्शकसुचना याचा आढावा दि.७ मे, २०१९ च्या बैठकीत मा.प्रधान सचिव (सा.आ.) यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. आढाव्याअंती क्षेत्रीय कार्यालयांच्या प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी सुधारणा करणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आल्याने या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय व करावयाच्या सुधारणाबाबत परिपत्रक निर्गमित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. उपरोक्त उल्लेखित बैठका ह्या राष्ट्रपती राजवट येण्यापूर्वी झालेल्या आहेत. त्यामुळे या बैठकांच्या अनुषंगाने निर्गमित झालेल्या परिपत्रकाचा राष्ट्रपती राजवटीशी काही संबंध नाही. परिपत्रक ही विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयाच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी आवश्यक असल्याने रद्द करण्यात आलेले नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**पालघर जिल्ह्यात कामगारांच्या उपचारासाठी कामगार रुग्णालय निर्माण करण्याबाबत**

(१५) ३३०७ (१३-०४-२०२०). श्री.हितेंद्र ठाकूर (वसई), श्री.क्षितीज ठाकूर (नालासोपारा), श्रीमती गीता जैन (मिरा भाईंदर), श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), श्री.राजेश रघुनाथ पाटील (बोईसर) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पालघर जिल्ह्यात अणू ऊर्जा प्रकल्प, तारापूर एमआयडीसीसह रासायनिक, अभियांत्रिकी, स्टील कारखान्यामध्ये दिवसरात्र काम करणाऱ्या कामगारांच्या सोईसाठी कामगार रुग्णालयाची मागणी होऊनही अद्यापही रुग्णालयाची सुविधा सुरु झालेली नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, आदिवासी जिल्हा म्हणून पालघरची ओळख असली तरी येथे मोठ्या प्रमाणात औद्योगिक कारखान्याचे जाळ पसरलेले असल्याने हजारो कारखान्यात व उद्योग धंद्यात कोटयावधी कामगार कार्यरत असल्याने कामगारांसाठी आवश्यक असणारे ईएसआयसीचे हॉस्पिटल तारापूरमध्ये सुरु करण्याची मागणी जिल्हा विभाजनाच्या आधीपासून होत आहे, हे ही खरे आहे काय

(३) असल्यास, जिल्ह्यातील विविध कारखाने, उद्योग आदीमध्ये काम करणा-या कोटयावधी कामगारांच्या पगारातून दरमहा नियमितपणे ईएसआयसीचा हप्ता कापला जात असून दर महिन्याला कोटयावधी रुपयांचा निधी शासनाच्या तिजोरीत जमा होत असतानाही उपचारासाठी ठाणे, मुंबई सारख्या ठिकाणी जावे लागत आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदरहू ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले असून रुग्णांना गुजरात राज्यात किंवा मुंबई येथे घेऊन जावे लागते त्यामुळे अनेक रुग्ण हे रुग्णालयात जातानाच मृत्यूमुखी पडत असल्याचे माहे जानेवारी, २०२० मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे हीआहे काय,

(५) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून सदरहू ठिकाणी कामगार रुग्णालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यासंबंधी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. राजेश टोपे (३०-०३-२०२१) :**(१) हे अंशतः खरे आहे.

पालघर जिल्ह्यात खाजगी रुग्णालयांशी टाय-अप केलेले असून पालघर येथे दवाखाना सुरु केला आहे.

(२) हे खरे नाही.

(३) हे खरे नाही.

पालघर जिल्ह्यात विमा वैद्यकीय व्यवसायीकांची नियुक्ती करण्यात आलेली असून खाजगी रुग्णालयांशी टाय-अप केलेले आहे.

(४) हे खरे नाही.

(५) पालघर जिल्ह्यात रुग्णालये व सेवा दवाखाने सुरु करण्याचे प्रस्तावित आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

#### **दौंड (जि. पुणे) येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामास निधी मिळणेबाबत**

**(१६) ३७०२ (१३-०४-२०२०). श्री.राहूल कुल (दौंड) :** सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दौंड (जि. पुणे) येथील १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकाम अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा निर्णय शासनाने दिनांक ०६ ऑगस्ट २०१९ रोजी वा त्यासुमारास घेतला होता, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सुमारे ३३५२.१७ लक्ष रुपयांचे अंदाजपत्रक शासनाकडे सादर करण्यात आले असून अद्याप त्यास निधी न मिळाल्यामुळे काम सुरु होऊ शकले नसून दिनांक २० जानेवारी २०२० रोजी निधी मिळण्याबाबत मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरहू निधी देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत.

**श्री. राजेश टोपे (०६-०४-२०२१) :** (१) हे खरे आहे.

(२) हे अंशत खरे आहे.

(३) व (४) सदर कामासाठी सन २०२०-२०२१ मध्ये प्रशासकीय मान्यतेच्या १० टक्के रु. ३.३५ कोटीची तरतूद करण्यात आली असून त्यापैकी रु. १.०० कोटी निधी वितरीत करण्यात आला आहे.

---

**वरवंड (ता. दोंड, जि. पुणे) येथील ग्रामीण रुग्णालयास विशेष बाब  
म्हणून मान्यता देण्याबाबत**

(१७) ४५२३ (१३-०४-२०२०). **श्री.राहूल कुल (दोंड) :** सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वरवंड (ता. दोंड, जि. पुणे) येथील ग्रामीण रुग्णालयास विशेष बाब म्हणून मान्यता देण्याचे आश्वासन तत्कालीन आरोग्य मंत्री यांनी दिनां २५ जून २०१९ रोजी वा त्या सुमारास दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करून ग्रामीण रुग्णालय करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

**श्री. राजेश टोपे (०६-०४-२०२१) :** (१) हे खरे आहे.

(२) मौजे वरवंड ता. दोंड जि. पुणे येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्याच्या प्रस्तावास मान्यता घेण्याची कार्यवाही सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

---

**राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कला अकादमी स्थापन करण्याबाबत**

(१८) ४६८८ (२२-०३-२०२०). **श्री.प्रकाश फातर्पकर (चेंबूर), श्री.संजय पोतनीस (कलिना), श्री.सुनिल राऊत (विक्रोळी), श्री.संजय गायकवाड (बुलढाणा), अॅड.शहाजीबापू पाटील (सांगोले) :** सन्माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कला अकादमी स्थापन करण्यात येणार आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी कोणती उपाययोजना करण्यात आली आहे,

(३) असल्यास सदर निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी किती खर्च येणार आहे?

श्री. अमित विलासराव देशमुख (११-०६-२०२१) : (१), (२), व (३) प्रत्येक जिल्ह्याच्या स्तरावर जिल्हा अकादमी स्थापन करण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला असून शासन स्तरावर तपासणी करण्यात येत आहे.

**बोरीस (ता. जि.धुळे) येथील आरोग्य केंद्राची दुरुस्ती करण्यासह  
औषधांचा पुरवठा करण्याबाबत**

(१९) ५५५४ (२०-०३-२०२०). श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.हिरामण खोसकर (इगतपूरी), श्री.मोहनराव हंबर्डे (नांदेड दक्षिण), श्री.अमित झनक (रिसोड), श्री.सुभाष धोटे (राजुरा), श्री.विकास ठाकरे (नागपूर पश्चिम), श्री.विक्रमसिंह सावंत (जत), श्री.लहू कानडे (श्रीरामपूर), श्री.सुरेश वरपुडकर (पाथरी) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बोरीस (ता. जि.धुळे) येथील आरोग्य केंद्राची अत्यंत दुरवस्था झालेली असून वॉटर फिल्टर बंद, औषधांचा तुटवडा व घाणीचे साम्राज्य पसरले असल्याचे माहे जानेवारी, २०२० मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर आरोग्य केंद्राची दुरुस्ती करण्यासह औषधांचा पुरवठा तातडीने करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. राजेश टोपे (२१-०५-२०२१) : (१) नाही, हे खरे नाही.

(२) आरोग्य केंद्राची दुरुस्ती सन २०१८-१९ मध्ये करण्यात आलेली आहे.तर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी लागणारी औषधे जिल्हास्तरावरून वेळेत पुरविण्यात येतात व उपलब्ध नसलेली औषधे रुग्ण कल्याण समितीच्या निधीतून खरेदी करण्यात येतात.

(३) प्रश्न उदभवत नाही.

**कोरडगाव (ता.पाथर्डी, जि.अहमदनगर) येथील शालेय विद्यार्थ्यांना शिक्षक पान व तंबाखू  
आणायला सांगत असल्याबाबत**

(२०) ६५६३ (१६-०४-२०२०). श्री.देवेंद्र भुयार (मोर्शी) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पान टपरी वर पाठवून तंबाखू व पान आणायला लावले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कोरडगाव, (ता.पाथर्डी, जि. अहमदनगर) येथील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गावातील पानटपरीवर तंबाखू व पान आणण्यास पाठवले होते व याबाबतची व्हिडीओ क्लिप व्हाट्सअप व युट्युब वर वायरल झाली आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, गटशिक्षणाधिकारी, पाथर्डी यांनी संबंधित शिक्षकांवर नोटिसा बजावल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

- (४) असल्यास, गटशिक्षणाधिकारी, पाथर्डी यांनी केलेल्या चौकशीत संबंधित शिक्षक दोषी आढळले आहे, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास शासनाने दोषी शिक्षकांवर अनैतिक आचरण केल्याबद्दल काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (६) तसेच राज्यामधील शिक्षकांकरिता मार्गदर्शक तत्वे अथवा नियमावली व त्या अनुषंगाने होणा-या शिक्षा याबाबद्दलची माहिती देण्याबाबत काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे?

**श्री. हसन मुश्रीफ (२८-०६-२०२१) :** (१) होय

- (२) होय  
(३) होय  
(४) होय

- (५) श्री. पांडुरंग नामदेव फुंदे, श्री. भगवान बाबासाहेब भताडे या दोन शिक्षकांच्या पुढील वेतनवाढ तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याची शिक्षा करण्यात आलेली आहे. तसेच इतर शिक्षकांना समज देण्यात आलेली आहे.
- (६) महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (वर्तणुक) नियम १९६७ मध्ये वर्तणुकीबाबत व महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ मध्ये शिक्षेबाबत तरतुद आहे.

#### राज्यात अवयवदान कायद्याची जनजागृती करण्याबाबत

**(२१) ६८०१ (१३-०४-२०२०). श्री.राहूल कुल (दौंड) :** सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मानवी अवयव प्रत्यारोपण (सुधारणा) अधिनियम - २०११ लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक ०४ ऑगस्ट २०१५ रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, राज्यात दरवर्षी सुमारे ५ लाखांहून अधिक रुग्णांचा अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यू होत असल्याचे माहे जानेवारी २०२० मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास याबाबत जनजागृती करण्यासाठी माहे ऑगस्ट २०१६ मध्ये वा त्यादरम्यान "महा अवयवदान अभियान" सुरु केले असून देखील नागरिकांमध्ये अनेक गैरसमज असल्याने नागरिक अवयवदान करण्यासाठी पुढे येत नाहीत, हेही खरे आहे काय,
- (४) असल्यास, नागरिकांच्या मनातील संभ्रम दूर करण्याबाबत तसेच जनजागृती करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची करणे काय आहेत?

**श्री. अमित विलासराव देशमुख (१२-०४-२०२१) :** (१) हे खरे आहे.

- (२) व (३) हे खरे नाही.

- (४) अवयवदानाबाबत जनजागृतीसाठी राज्य शासनातर्फे सन २०१६ पासून प्रत्येक वर्षी ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत महाअवयवदान महोत्सव राबविण्यात येतो. या अंतर्गत

राज्यस्तरीय मोहिम, चर्चासत्रे, मार्गदर्शनपर शिबिरे व तत्सम कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.

तसेच माहिती व जनसंपर्क कार्यालय आणि अन्य संबंधित विभागाकडून अवयदानाच्या जनहजागृतीचे कार्यक्रम राबविण्यात येतात. तसेच पथ नाट्य, बॅनर्स, पोस्टर्स, सिनेमागृहांमध्ये जाहिराती, रेडिओ जिंगल्स यासारखे जनजागृतीसाठी कार्यक्रम राबविण्यात येतात.

(५) विलंब झाला नाही.

**सिदीपार (मुडीपार) (ता.लाखणी, जि.भंडारा) या पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एकच शिक्षक कार्यरत असल्याबाबत**

(२२) ६८६१ (१६-०४-२०२०). श्री.विकास कुंभारे (नागपूर मध्य) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सिदीपार (मुडीपार) (ता.लाखणी, जि.भंडारा) या पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता १ ते ४ पर्यंत एकच शिक्षक कार्यरत असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांवर पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्याची वेळ आल्याचे दिनांक २ जानेवारी, २०२० रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेली शिक्षकाची मागणी पूर्ण करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. हसन मुश्रीफ (२८-०६-२०२१) : (१) होय, हे खरे आहे.

(२) विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तात्पुरते शैक्षणिक कार्य करण्याकरीता एक शिक्षक पाठविण्यात आला

(३) प्रश्न उदभवत नाही

**मिरज मेडिकल कॉलेजमध्ये औषधोपचार कमी पडत असल्याबाबत**

(२३) ७१०१ (१३-०४-२०२०). श्री.विक्रमसिंह सावंत (जत), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.संग्राम थोपटे (भोर) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मिरज येथे आर्थिकदृष्ट्या मागास असणा-या व गरजू रुग्णांकरिता मिरज मेडिकल कॉलेज सन १९६२ साली सुरु करण्यात आले असून या रुग्णालयातील बाहय रुग्ण विभागात दररोज किमान १२०० ते १५०० तर आंतररुग्ण विभागात किमान ३०० ते ३२५ रुग्ण दररोज उपचारासाठी दाखल होतात परंतु रुग्णांच्या संख्येच्या मानाने औषधोपचार कमी पडत असल्याचे माहे फेब्रुवारी, २०२० मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त रुग्णालयात मागील काही वर्षांपासून कर्नाटक राज्यातील रुग्णांची संख्या वाढू लागली असल्याने मिरज व सांगली जिल्हयातील रुग्णांच्या वाटयाला औषधोपचार कमी

पडत आहे त्यामुळे या रुग्णालयात एमबीबीएच्या जागा १५० वरून २०० झाल्या आहेत परंतु त्या २५० करण्याची आवश्यकता असणे तसेच एमबीबीएस व पदव्युत्तरच्या जागा व रुग्णावर औषधोपचार करण्याकरिता आवश्यक निधीचा प्रस्तावही शासनाकडे संबंधितांनी यापूर्वीच दिला आहे परंतु याबाबत अद्यापही प्रस्तावाच्या अनुषंगाने केंद्र व राज्यशासनाकडून आवश्यक वाढीव निधी मिळालेला नसल्याने रुग्ण तसेच रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबतची चौकशी करून शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. अमित विलासराव देशमुख (२६-०२-२०२१) :** (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

---

**मुरबाड (जि.ठाणे) तालुक्यातील ट्रामा केअर सेंटर युनिट सुरु करण्याबाबत**

(२४) ११६२ (२८-०५-२०२०). श्री.किसन कथोरे (मुरबाड), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), श्री.कुमार आयलानी (उल्हासनगर) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुरबाड (जि.ठाणे) तालुक्यातील ट्रामा केअर सेंटरची नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारीवृंदांची नेमणूक करून सदरचे ट्रामा केअर सेंटर सुरु करण्याबाबत मा.सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांचेकडे वारंवार मागणी करूनही आजतागायत सदरचे ट्रामा केअर सेंटर सुरु झाले नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, तदनुसार राष्ट्रीय महामार्ग क्र.२२२ वर असणाऱ्या मुरबाड तालुक्यातील ट्रामा केअर सेंटरमध्ये वैद्यकीय अधिकारी व कर्मचारीवृंद यांची तत्काळ नियुक्ती करून सदरचे ट्रामा केअर युनिट सुरु करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

**श्री. राजेश टोपे (०६-०४-२०२१) :** (१) हे खरे नाही.

मुरबाड (जि.ठाणे) तालुक्यातील ट्रामा केअर सेंटरचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही.

(२) व (३) ट्रामा केअर युनिटच्या इमारतीची काही कामे अद्याप बाकी असून मध्यंतरी टाळेबंदीमुळे मजूर उपलब्ध न झाल्यामुळे नाईलाजास्तव काम थांबविण्यात आलेले होते. सदयःस्थितीत कामाला सुरुवात झाली असून लवकरच काम पूर्ण करण्यात येईल असे सार्वजनिक बांधकाम विभागाने कळविलेले आहे.



**मुर्तीजापूर (जि.अकोला) येथील मृत रुग्णाचे शव कोरोना चाचणी**

**अहवाला शिवाय नातेवाईकांचा ताब्यात दिल्याबाबत**

(२५) १८५३ (२८-०५-२०२०). श्री.रणधीर सावरकर (अकोला पूर्व) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुर्तीजापूर (जि.अकोला) येथील मृत रुग्णाचे शव कोरोना चाचणी अहवाला शिवाय सर्वोपचार रुग्णालयातून दिनांक १३ मे २०२० रोजी वा त्यासुमारास नातेवाईकांचा ताब्यात देण्यात आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त मृत रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल नंतर पॉझिटीव्ह आला, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदरच्या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्याअनुषंगाने संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) तसेच, रुग्णाचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह येण्यापूर्वी जर त्या रुग्णाचा मृत्यू झाला तर त्या मृत रुग्णाचे शव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यासंदर्भात काही मार्गदर्शक तत्वे शासनाने निश्चित केली आहेत काय,
- (५) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत?

श्री. अमित विलासराव देशमुख (०८-०६-२०२१) : (१) व (२) हे खरे आहे.

- (३) उक्त प्रकरणी जिल्हाधिकारी अकोला यांच्याकडून चौकशी करण्यात आली आहे. प्राप्त चौकशी अहवालास अनुसरून संस्थेकडून संबंधित निवासी डाक्टरला कामावरून कमी करण्यात आले आहे.
- (४) सार्वजनिक आरोग्य विभाग परिपत्रक दि.१२.०५.२०२० अन्वये याबाबतच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

**ठाणे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या इमारतीची दुरुस्तीसह अद्यावत सोयी सुविधा उपलब्ध करणेबाबत**

(२६) ११५३३ (१०-०७-२०२०). अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), श्री.संजय केळकर (ठाणे), कॅप्टन आर. सेल्वन (सायन-कोळीवाडा), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), श्री.देवेंद्र फडणवीस (नागपूर दक्षिण पश्चिम), श्री.चंद्रकांत (दादा) पाटील (कोथरुड), श्री.पराग शाह (घाटकोपर पूर्व) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) ठाणे येथील ११९ वर्ष जुने असलेले प्रादेशिक मनोरुग्णालयाचे दोन वर्षापूर्वी करण्यात आलेल्या संरचनात्मक लेखापरिक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) मध्ये परिसरात असलेल्या ३० इमारती पैकी १२ इमारती धोकादायक असल्याचे स्पष्ट झाल्याचे माहे जून, २०२० मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, दोन वर्षांपासून सदर रुग्णालयाच्या इमारतीचा दुरुस्तीचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे प्रलंबित असल्यामुळे सध्यास्थितीत सातशेहून अधिक रुग्णांना या धोकादायक

इमारतीमध्ये उपचार घ्यावे लागत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) तसेच, गेल्या वर्षभरापासून प्रादेशिक मनोरुग्णालयात मनोविकृती तज्ञांची सहा पदे मंजूर असतानाही आजतागायत एकही पद भरले गेले नसून इतर विभागात देखील सोयी सुविधांचा अभाव असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या इमारती दुरुस्ती व त्या ठिकाणी अद्यावत सोयी सुविधा उपलब्ध करणेसह रिक्त पदांची भरती करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

**श्री. राजेश टोपे (०६-०४-२०२१) :** (१) हे अंशतः खरे आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे यांच्या मार्फत मनोरुग्णालयातील इमारतीची पाहणी करून स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे येथील ७३ इमारतीपैकी १२ इमारती धोकादायक असून धोकादायक इमारतीपैकी ७ इमारती पुरुष विभागातील व ५ इमारती स्त्री विभागातील आहेत.

(२) हे अंशतः खरे आहे.

मनोरुग्णालयातील धोकादायक ठरलेल्या इमारतीतील रुग्णांना इतर विभागात स्थलांतरीत करण्यात आले आहे.

(३) हे अंशतः खरे आहे.

सद्यस्थितीत प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे येथील मनोविकृती तज्ञ वर्ग-१ ची सहा पदे रिक्त आहेत. तथापि, सद्या इतर रुग्णालयातील मनोविकृतीतज्ञ व राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत २ मनोविकृतीतज्ञांच्या सेवा मनोरुग्णालयासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तसेच इतर विभागात सोयीसुविधा उपलब्ध आहेत.

(४) व (५) ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या इमारती दुरुस्ती प्रस्तावासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या तांत्रिक अभिप्रायाच्या अनुषंगाने आरोग्य सेवा आयुक्तालयाकडून सुधारीत प्रस्ताव मागविण्यात आला आहे. इतर अद्यावत सोयी सुविधा देण्याची कार्यवाही सुरु आहे. रिक्त पदे भरणेबाबतची कार्यवाही शासनस्तरावर तसेच आयुक्तालय स्तरावर सुरु आहे.

**घाणेकर (ता.विक्रमगड, जि. पालघर) गावात पूल बांधण्याबाबत**

(२७) ११५५२ (११-०९-२०२०). अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), श्री.संजय केळकर (ठाणे), कॅप्टन आर. सेल्वन (सायन-कोळीवाडा), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), श्री.देवेंद्र फडणवीस (नागपूर दक्षिण पश्चिम), श्री.चंद्रकांत (दादा) पाटील (कोथरुड), श्री.पराग शाह (घाटकोपर पूर्व) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) घाणेकर (ता.विक्रमगड, जि. पालघर) गावात पुलाअभावी तेथील नागरिक व विद्यार्थ्यांना वाहत्या ओहळातून प्रवास करावा लागत असल्याचे माहे जून, २०२० मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, ग्रामस्थांनी पुल बांधण्याबाबत मागणी करूनही दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय व त्यानुसार आदिवासी गावात तात्काळ पूल बांधण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

**श्री. हसन मुश्रीफ (२८-०६-२०२१) :** (१) अंशत : खरे आहे.

- (२) याबाबतची कोणतीही मागणी जिल्हा परिषदेस प्राप्त झाल्याचे निदर्शनास आले नाही.
- (३) घाणेकर हे गाव भोपोली गावास खालीलप्रमाणे २ रस्त्यांनी जोडले आहे --

१) राज्यमार्ग क्र.७३ व इतर जिल्हा मार्ग क्र.७७ व्दारे १० कि.मी.लांबीच्या रस्त्याने.

२) चाबके तलावली मार्गे इतर जिल्हा मार्ग क्र.७७, ग्रामीण मार्ग ७७ व प्रमुख जिल्हा मार्गाव्दारे ९ कि.मी. लांबीच्या रस्त्याने.

सदर गावे ही दोन्ही बाजूने रस्त्याने जोडले असूनही घाणेकर गावातील लोक भोपोली गावास जाण्यासाठी कमी अंतर असलेल्या ५ कि.मी.च्या पायवाटेचा उपयोग करतात. घाणेकर ते भोपोली ही पायवाट वन जमिनीतून जात असून सदर पायवाटेवर अंदाजे २५.०० मी.रुंदीचा नाला आहे.या ठिकाणी साकव बांधणे आवश्यक आहे. तथापि, सदरची जमिन वन विभागाच्या हद्दीत असल्यामुळे याबाबत जिल्हा परिषदेस पुढील कार्यवाही करता येत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**अर्जुनी-मोरगांव (जि.गोंदिया) येथील ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकाक यांना तात्काळ सेवेतून निलंबित करणेबाबत**

(२८) ११६२२ (०९-०९-२०२०). श्री.मनोहर चंद्रिकापूर (अर्जुनी-मोरगांव) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अर्जुनी-मोरगांव (जि.गोंदिया) येथील ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकाक तथा कोव्हीड केअर सेंटरचे नोडल अधिकारी हे कोणतीही पुर्व सुचना न देता व मुख्यालय सोडण्याची परवानगी न घेता रेड झोन नागपूर येथे गेल्याची बाब माहे मे, २०२० मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, दिनांक २३ मार्च ते २९ मार्च २०२० रोजीपर्यंत शासनास कोणतीही पुर्व सुचना न देता स्वगावी नागपूर येथे रेड झोन मध्ये निवासीत असल्याचे निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, गोंदिया जिल्हयाचे लोकप्रतिनिधी यांनी संबधित वैद्यकिय अधिकाकावर त्वरीत कारवाई करून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून निलंबित करण्यात यावे अशी मागणी आरोग्य मंत्र्याकडे केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय, तदनुसार संबधित वैद्यकिय अधिकाकावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. राजेश टोपे (२०-०४-२०२१) : (१) होय, हे खरे आहे.

(२) हे खरे आहे.

(३) शासनस्तरावर अशी तक्रार प्राप्त झाल्याचे निदर्शनास आलेले नाही.

(४) होय, प्रस्तुत प्रकरणी डॉ. अरविंद लक्ष्मण अकिनवार, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, अर्जुनी-मोरगाव जि. गोंदिया यांचेविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम १० अन्वये शिस्तभंगाची कारवाई करण्यासंबंधाने दिनांक २७ ऑगस्ट, २०२० रोजीच्या जापनाम्बये दोषारोप बजाविण्यात आलेले होते. सदर दोषारोपाच्या अनुषंगाने त्यांनी सादर केलेल्या अभिवेदनामध्ये ते अंशतः दोषी असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांच्याविरुद्धच्या विभागीय चौकशी प्रकरणी त्यांच्यावर "ठपका ठेवणे" ही शिक्षा बजाविण्यात आलेली आहे. तसेच त्यांचा दिनांक २३.०३.२०२० ते दिनांक २०.०८.२०२० या कालावधीतील त्यांच्या अनधिकृत गैरहजेरीचा कालावधी त्यांच्या खाती उपलब्ध असलेल्या अर्जित रजेशी समायोजित

करण्यात यावा व तेवढ्या अर्जित रजा त्यांच्या खाती शिल्लक नसल्यास, सदर कालावधी विनावेतन असाधारण रजा म्हणून ग्राह्य धरण्यात यावा, असे आदेश दिनांक १५.०२.२०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये पारित करण्यात आले आहेत.

(५) निरंक

पुणे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात एका रुग्णाने केलेल्या आत्महत्याबाबत.

(२९) ११८२८ (०९-०९-२०२०). श्री.सुनिल टिंगरे (वडगाव शेरी), श्री.चेतन तुपे (हडपसर) :

सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय:-

(१) पुणे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात एका रुग्णाने दिनांक २७ फेब्रुवारी, २०२० रोजी वा त्यासुमारास फास घेऊन आत्महत्या केली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, फाशी घेतलेली व्यक्ती तणावाखाली होती काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने दोषी अधिका-यावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. राजेश टोपे (०६-०४-२०२१) : (१) हे खरे आहे.

(२), (३) व (४) सदर रुग्णास Cannabis Induced Psychosis Disorder हा मानसिक आजार होता व त्यावर योग्य ते उपचार सुरु होते. तपासणीमध्ये सदर रुग्ण मानसिक तणावाखाली असल्याची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. या प्रकरणी चौकशी करण्यात आली असून, चौकशी समितीच्या अहवालानुसार दोषी कर्मचारी यांचेवर कारवाई करण्यात आली आहे.

**वसुरी ग्रामपंचायत (ता.वाडा, जि.पालघर) हद्दीतील ब्लु स्टार कंपनीने कामगारांच्या आरोग्याकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष**

**(३०) ११९१० (१४-०९-२०२०). श्री.दौलत दरोडा (शहापूर) :** सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) वसुरी ग्रामपंचायत (ता.वाडा, जि.पालघर) हद्दीतील ब्लु स्टार या नामांकित कंपनीतील एका कामगाराचा कोरोनाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेला असतानाही कंपनी प्रशासनाने सदरहू बाब कंपनीतील अन्य कामगारांपासून लपवून ठेवून कंपनीचे उत्पादन सुरू ठेवल्याची बाब माहे मे व जून, २०२० मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहू कंपनीत स्थानिक तसेच मुंबई-ठाणे परिसरातील कामगार काम करित असल्याने लॉकडाऊनच्या कालावधी दरम्यान सदरहू कंपनी पुन्हा सुरू करण्यास परवानगी देताना कंपनीचे जे कामगार जिल्ह्याबाहेरून येणार असतील त्यांची कोरोनाची तपासणी करावी तसेच त्यांना कंपनीमध्ये १४ दिवस कोरंटार्ईन करावे व कंपनीतच वास्तव्यास ठेवावे अशा अटी शासनामार्फत घातल्या होत्या हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, या कंपनीतील कामगाराचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतरही कंपनीने इतर कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कोणतीच खबरदारी न घेतल्याने या कामगाराच्या सानिध्यातील अन्य २७ कामगारांना क्वारन्टाईन करावे लागले, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, ब्लु स्टार या कंपनीने कामगारांच्या आरोग्याकडे जाणीवपूर्वक केलेले दुर्लक्ष पाहता शासनाने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले आहे व त्यानुषंगाने सदरहू कंपनीचा परवाना रद्द करून या कंपनीच्या संचालक मंडळाविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून तसेच दंडात्मक कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. हसन मुश्रीफ (२४-०५-२०२१) :** (१) सदर कंपनी मध्ये माहे जून २०२० मध्ये श्री. प्रविण विश्वनाथ थेटे (वय ५० वर्षे) कारखाना व्यवस्थापक, यांचा कोविड-१९ रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.त्यामुळे कंपनी प्रशासनाने तो भाग तात्काळ बंद केला व त्यांना ठाणे येथील बेथणी या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या ११ कामगारांची तपासणी करण्यात आली.

(२) हे खरे आहे.

(३) श्री.प्रविण थेटे यांच्या संपर्कातील ११ लोकांना पोशेरी येथे दाखल करून तपासणी केली असता, त्यापैकी इतर ४ कामगार पॉझिटिव्ह आल्याने त्यांना उपचारासाठी पोशेरी येथील Dedicated Covid Health Center (DCHC) मध्ये दाखल केले. इतर ७ निगेटिव्ह आलेल्या रुग्णांना १४ दिवस होम क्वारन्टाईन करण्यात आले.

पॉझिटिव्ह आलेल्या ४ कामगारांच्या संपर्कातील २७ कामगारांना Covid Care Center (CCC) मध्ये क्वारन्टाईन करण्यात आले होते.यामुळे कंपनीने इतर कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आवश्यक खबरदारी घेतली होती.

(४) तहसीलदार वाडा यांचे अहवालानुसार सदर कंपनीने Covid-१९ च्या नियमावलीचे पालन

केल्याचे चौकशीत आढळून आल्याने कंपनीवर कार्यवाही करण्याचा प्रश्न उदभवत नाही.

(५) प्रश्न उदभवत नाही.

**बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पदासाठी दहावी, बारावी व पदवीच्या गुणांच्या आधारे थेट नियुक्ती करण्याबाबत.**

**(३१) ११९५१ (०९-०९-२०२०). श्री.धर्मरावबाबा आत्राम (अहेरी) :** सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र राज्यात आरोग्य विभागाने कोवीड-१९ या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्याकरीता मोठ्या प्रमाणात नोकर भरती करण्याचा निर्णय माहे एप्रिल २०२० मध्ये वा त्यादरम्यान घेतल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, "बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी" या पदाकरीता आरोग्य विभागाच्या सन २०१८ ते २०१९ दरम्यान दिलेल्या जाहीरातीनुसार अनेक उमेदवारांनी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार परिक्षाशुल्क भरलेले असून देखिल त्यांची पदभरती आज पर्यंत करण्यात आलेली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, आरोग्य विभागाने सन २०१८-२०१९ मध्ये पदभरतीकरीता दिलेल्या जाहीरातीनुसार अर्ज केलेल्या उमेदवारांची यादी महाराष्ट्र शासनाच्या महा-आयटी पोर्टलवर उपलब्ध आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, कोवीड-१९ या महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग "बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी" यांची १०वी, १२वी, व पदवीच्या गुणांच्या आधारे थेट नियुक्ती देवून आरोग्य विभागातील मनुष्यबळ वाढविण्याबाबत साकारात्मक आहे काय,

(५) असल्यास, अद्याप पर्यंत सदरहू पद भरती न होण्यास आरोग्य विभागाकडून होणारे दुर्लक्ष कारणीभूत आहे काय,

(६) असल्यास, याबाबत शासनाने काणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

**श्री. राजेश टोपे (२३-०४-२०२१) :** (१) हे खरे आहे.

(२) हे खरे आहे.

(३) उमेदवारांचे अर्जाबाबतची माहिती महाआयटी कडील पोर्टलवर उपलब्ध आहे.

(४) कोवीड-१९ साथरोग काळात राज्यात पुर्ण लॉकडाउन होते या काळात वाहतुक व्यवस्थाही उपलब्ध नव्हती यास्तव परिक्षा घेणे शक्य नसल्याने प्राप्त गुण, गुणवत्ता व अनुभव या निकषाच्या आधारे थेट नियुक्ती देण्याबाबत विभाग सकारात्मक होता.

(५) व (६) प्रश्न उदभवत नाही.

पदभरती प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी विभाग सर्वतोपरी प्रयत्नशिल आहे. मा.सर्वोच्च न्यायालयाचे शैक्षणिक व आर्थिक मागास प्रवर्ग आरक्षणास दिलेली अंतरिम स्थगिती विचारात

घेऊन मंत्रीमंडळाने आरोग्य विभागातील रिक्त पदांच्या ५० टक्के पदभरतीस मान्यता दिलेली आहे व त्यानुसार पदभरतीपूर्व प्रक्रिया सुरु झालेली आहे.

**मलकापूर (जि बुलढाणा) येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक करणेबाबत**

(३२) १२५२५ (१०-०९-२०२०). श्री.राजेश एकडे (मलकापूर) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मलकापूर (जि बुलढाणा) येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी रजेवर असून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सातही जागा भरलेल्या असून देखील सदर रुग्णालयाचा प्रभार कोणी घेत नसल्याची बाब दिनांक ५ जून २०२० रोजी व त्या सुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मलकापूर शहरांमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णांना वेळीच उपचार देऊन कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वसामान्य रुग्णांना मुख्य वैद्यकीय अधिकारी अभावी अनेक समस्या निर्माण होत आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय चौकशीत काय निष्पन्न झाले,
- (४) असल्यास, त्यानुसार उपजिल्हा रुग्णालय, मलकापूर येथे प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्त करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. राजेश टोपे (२४-०५-२०२१) : (१) हे खरे नाही.

उपजिल्हा रुग्णालय, मलकापूर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद रिक्त असून, सदर पदाचा प्रभार कार्यरत अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला होता. तथापि, त्यांना हृदयाचा त्रास होत असल्याने ते दि. १२.६.२०२० पासून वैद्यकीय कारणास्तव रजेवर होते. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद रिक्त असल्याने, उपजिल्हा रुग्णालय, मलकापूर, जि. बुलढाणा या पदाचा अतिरिक्त कार्यभार अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे.

(२) हे खरे नाही.

उपजिल्हा रुग्णालय, मलकापूर जि. बुलढाणा येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे हे एक पद मंजूर आहे. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांची ०७ मंजूर पदे असून सर्व पदे भरलेली आहेत. तसेच, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला असल्याने, कोरोना रुग्णांना व इतर सर्वसामान्य रुग्णांना वेळीच उपचार मिळण्यामध्ये कोणतीही समस्या नाही.

(३) व (४) सदरहू रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पदावर रुग्णालयातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांची प्रभारी नियुक्ती केलेली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील गृहनिर्माण प्रकल्पांचे विकासकाम मजुरांअभावी प्रलंबित असल्याबाबत**

(३३) १२५७३ (१९-०९-२०२०). श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी) : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील सुमारे ५ हजार ८०० गृहनिर्माण प्रकल्पांची विकासकामे मजूर टंचाईमुळे प्रलंबित असल्याची बाब दिनांक १२ जून, २०२० रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कोरोनाच्या संकटामुळे उद्भवलेली मजूर टंचाईची समस्या सोडवून प्रलंबित असलेले बांधकाम प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. हसन मुश्रीफ (२९-०४-२०२१) : (१) हे अंशतः खरे आहे,

मुंबई व मुंबई उपनगरामध्ये मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ मुंबई, महारेरा मुंबई, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुंबई व मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, मुंबई या प्राधिकरणांमार्फत अंदाजे ५१६२ प्रकल्पांची कामे सुरु होती. कोविड-१९ या साथीमुळे घोषित करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे बहुतांश मजुरांच्या स्थलांतरामुळे सुमारे ३०२७ प्रकल्पांची कामे खोळंबिलेली होती. पावसाळ्यापूर्वीची अत्यावश्यक कामे सुरु करण्याच्यादृष्टीने शासनाने दिनांक ०२. ०५. २०२० रोजी मार्गदर्शक सूचना निर्गमित करून पुनर्विकास प्रकल्पाच्या कामांना परवानगी दिली. त्यामुळे उपलब्ध झालेल्या मजुराद्वारे कामास सुरुवात झाली. आणि ऑगस्ट, २०२० पासून मोठ्या प्रमाणात स्थलांतरित मजूर परतल्याने प्रकल्पांच्या बांधकामांस गती आली आहे.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**औंध (जि.पुणे) येथील उरो रुग्णालयात रुग्णांची गैरसोय होत असल्याबाबत**

(३४) १२८५९ (१०-०९-२०२०). श्रीमती माधुरी मिसाळ (पर्वती), श्री.सुनिल कांबळे (पुणे कॅन्टोन्मेंट), श्री.भिमराव तापकीर (खडकवासला), श्री.चेतन तुपे (हडपसर) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औंध (जि.पुणे) येथील उरो रुग्णालयात क्षयरोगाच्या उपचारासाठी अनेक रुग्ण येतात मात्र रुग्णालय आणि परिसरात असलेली अस्वच्छता, सफाई कर्मचाऱ्यांचा अभाव, गळके पाईप, साचलेले पाणी यांसारख्या कारणांमुळे रुग्ण बरे होण्याएवजी तेथील कर्मचाऱ्यांचेच आरोग्य धोक्यात आले असून हे रुग्णालयच क्षयग्रस्त झाले असल्याचे माहे एप्रिल २०२० मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले

(३) असल्यास, सदर रुग्णालयात क्षयरोग रुग्णांना पुरेशा सोयी-सुविधा पुरविणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,



(४) नसल्यास, विलंबाची करणे काय आहेत?

**श्री. राजेश टोपे (०६-०४-२०२१) :** (१) हे अंशतः खरे आहे.

माहे डिसेंबर, २०१९ मध्ये चौकशी दरम्यान रुग्णालय आणि परिसर येथे गळके पाईप होते, पाणी साचत होते व परिसर अस्वच्छ होता.

सद्यःस्थितीत उरो रुग्णालय परिसरातील स्वच्छता नियमित करण्यात येत आहे. पाईप गळती व किरकोळ दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम यांचेकडून करून घेण्यात आली आहे. वर्ग-४ मधील उपलब्ध कर्मचारी यांचेकडून कक्षातील नियमित स्वच्छता करून घेण्यात येत आहे. सफाई कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासाठी कार्यवाही सुरु आहे.

(२) या प्रकरणी चौकशी करण्यात आली असून चौकशीमध्ये पुढील बाबी आढळून आल्या.

सफाई कर्मचारी पुरेसे उपलब्ध नसल्याने ही समस्या उद्भवल्याचे दिसून येते. सार्वजनिक बांधकाम विभागाने ड्रेनेज ची वेळेवर देखभाल व दुरुस्ती केलेली दिसून आली नाही.

प्रयोगशाळेच्या खोलीची पहाणी करते वेळेस मुख्य प्रयोगशाळेची खोली बऱ्यापैकी सुसज्ज आढळून आली आहे. त्याच्या शेजारी असलेल्या खोलीमध्ये मात्र प्रयोगशाळेचे जुने व इतर साहित्य आढळून आले असून ती सध्या वापरात नाही.

उरो रुग्णालय, पुणे येथील परिसराची पहाणी केली असता, लगतच्या परिसरात कचरा, राडारोडा, औषधांची रिकामी पाकिटे, चहाचे कप, पाण्याचे ग्लास इत्यादी वस्तू आढळून आल्या. दैनंदिन सफाई होत नसल्याचे आढळले.

(३) व (४) रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना आवश्यक त्या सर्व तपासण्या करून यथायोग्य सर्व औषधोपचार नियमित उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच आंतररुग्णांना दररोज चहा, नाश्ता, दोन वेळ सकस आहारासोबत प्रोटीनयुक्त पावडर (पूरक आहार) मोफत देण्यात येत आहे.

सफाई कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासाठी कार्यवाही सुरु आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ड्रेनेजची दुरुस्ती करण्यात आली आहे. प्रयोगशाळेमध्ये उपलब्ध साधन सामुग्रीचा वापर करून रुग्ण सेवा देण्यात येत आहे. रुग्णालय परिसराची वेळोवेळी स्वच्छता करणेबाबत दक्षता घेण्यात येत आहे.

---

**कासा (ता.डहाणू, जि.पालघर) येथील उपजिल्हा रुग्णालय मधील रिक्त पदे भरण्याबाबत (३५) १२८९३ (१०-०९-२०२०). श्री.श्रीनिवास वनगा (पालघर) :** सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कासा (ता.डहाणू, जि.पालघर) येथील उपजिल्हा रुग्णालय मधील वैद्यकीय अधीक्षक यांचे पद गेल्या ५ वर्षांपासून रिक्त आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर उपजिल्हा रुग्णालयात मेडिकल ऑफिसर, सर्जन व भूलतज्जांची पदेही अनेक वर्षांपासून भरण्यात आलेली नाहीत, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, सदर पदे रिक्त ठेवण्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत व ती तात्काळ भरण्याच्या अनुषंगाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,  
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

**श्री. राजेश टोपे (२६-०३-२०२१) :** (१) हे खरे आहे

तथापि, उपजिल्हा रुग्णालय, कासा (ता. डहाणू, जि. पालघर) येथील वैद्यकीय अधिकांक पदाचा अतिरिक्त कार्यभार अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सोपविलेला आहे.

(२) हे अशतः खरे आहे

उपजिल्हा रुग्णालय, कासा, ता. डहाणू, जि. पालघर या रुग्णालयात एकूण ०७ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी ०५ पदे भरलेली असून, तेथे भूलतज्ञ, स्त्रीरोगतज्ञ व बालरोगतज्ञ वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. सर्जन व भिषक ही पदे रिक्त आहेत.

(३) महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ मधील जिल्हा शल्यचिकित्सक संवर्गातील रिक्त पदावर पदोन्नतीने नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. तसेच, सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरु आहे.

तथापि, महसुली विभाग वाटप नियमावलीनुसार नागपूर, अमरावती व औरंगाबाद या महसुली विभागातील मंजूर पदांच्या ८०% पदे प्रथम भरणे आवश्यक असल्याने व या तीन महसुली विभागात ८०% पेक्षा अधिक पदे रिक्त असल्याने, पदोन्नतीने सदर महसुली विभागात नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे उर्वरित महसुली विभागात पदे वाटपासाठी उपलब्ध झालेली नाहीत.

तसेच, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ मधील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरु आहे. तसेच, जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीमार्फत कंत्राटी तत्वावर मानधनावर वैद्यकीय अधिकारी किंवा उपसंचालक कार्यालयाकडून बंधपत्रीत वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

#### कोरोना बाधित रुग्णांची खासगी रुग्णालयाकडून होणारी आर्थिक फसवणूक

(३६) १३१३३ (१४-०९-२०२०). श्री.मिहीर कोटेचा (मुलुंड) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) लुंबीणीबाग येथील रुग्णास के जे सोमय्या रुग्णालयात दिनांक ७ मे २०२० रोजी वा त्यासुमारास दाखल केले असता रुग्णालयातून १ लाख ३६ हजार रुपयांचे बिल दिले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतून केशरी कार्ड धारकांना मोफत आरोग्य सुविधा का दिली जात नाही,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, तदनुसार महात्मा ज्योतिराव फुले

जनआरोग्य योजनेतर्गत रुग्णांकडून बील आकारणा-या खासगी रुग्णालयावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

**श्री. राजेश टोपे (२६-०३-२०२१) :** (१) हे खरे आहे.

(२) महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतर्गत केशरी कार्ड धारक कुटुंबांना (रु. १ लक्षापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेली) अंगीकृत रुग्णालयामध्ये रु. १.५० लक्षापर्यंत मोफत उपचार अनुज्ञेय आहेत.

तथापि कोरोनाबाधित रुग्णांच्या शरिरातील ऑक्सिजन पातळी (SPO २) ९४% पेक्षा कमी असल्यास सदर योजनेचा लाभ दिला जाऊ शकतो. लुंबिणीबागच्या दोन रुग्णांची शरिरातील ऑक्सिजन पातळी (SPO २) ९४% पेक्षा जास्त असल्याने सदर योजनेतर्गत लाभ देता आला नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईमधील मुलुंड (पश्चिम) येथील आदिती हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या उपचारासाठी होणा-या खर्चात फसवणूक होत असल्याबाबत**

**(३७) १३४४२ (१४-०९-२०२०). श्री.प्रताप सरनाईक (ओवळा माजिवडा) :** सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईमधील मुलुंड (पश्चिम) येथील आदिती हॉस्पिटल (कालीदास नाट्यमंदिर समोर) मध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामूळे जाहिर करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात श्रीमती सत्यवती यादव या वृद्ध महिलेस दिनांक १६ मे, २०२० रोजी वा त्यासुमारास उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर हॉस्पिटलमध्ये उक्त वृद्ध महिलेवरती आठ तासांच्या उपचारासाठी येणारा खर्च जवळपास ८० हजार रुपये इतका दाखवण्यात आला असून इतर पाच रुग्णांची देखिल फसवणूक झाली असल्याचे देखिल निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर वृद्ध महिलेचा नातू श्री. तेजस विकास यादव यांनी मा. मंत्री, सार्वजनिक आरोग्य व प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग यांना सदर घटनेसंदर्भात लेखी तक्रार केली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याप्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय, त्याअनुषंगाने मुलुंड (पश्चिम) येथील आदिती हॉस्पिटलवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

**श्री. राजेश टोपे (१६-०४-२०२१) :** (१) होय हे खरे आहे.

(२) हे खरे नाही

श्रीमती सत्यावती यादव या महिला दि.१७.०५.२०२० रोजी रात्री १२ वाजता आदिती रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागामध्ये दाखल झाल्या व संध्याकाळी ५.३० वाजता वैद्यकीय

सल्याविरुद्ध घरी गेल्या त्या रुग्णालयामध्ये १७ तास होत्या. त्याच्या एकूण उपचारासाठी ३६,०००/- एवढे बिल आकारले आहे.

- (३) हे खरे नाही
- (४) प्रश्न उद्भवत नाही
- (५) प्रश्न उद्भवत नाही

**कोरोनाग्रस्तांच्या चाचणी व उपाययोजनेबाबत शासनाने धोरण शिथिल केल्याबाबत.**

(३८) १३५६३ (१०-०९-२०२०). श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात प्रथम कोरोना बाधित रुग्णांच्या छातीचा रेडिओग्राफ आणि सलग दोन कोरोना अबाधित (निगेटीव्ह) चाचण्या अशा प्रकारचे नियम पाळण्यात येत होते तसेच पॉझिटीव्ह चाचणी आलेल्या रुग्णांच्या निकट संपर्कातील व्यक्तींना विलगीकरण करून तात्काळ चाचण्या करण्यात येत होत्या परंतु सध्या कोरोनाच्या चाचण्याबाबत शासनाने धोरण शिथिल केल्याचे दिनांक १२ मे, २०२० रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या घेण्याबाबत शासनाने धोरण शिथिल करण्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत,
- (३) असल्यास, कोरोनाच्या चाचण्याबाबत शासनाने धोरण शिथिल केल्यामुळे कोरोना आजार आटोक्यात न येता त्याचा प्रसार वाढण्याची शक्यता आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबत शासनाची भूमिका काय आहे?

श्री. राजेश टोपे (०९-०४-२०२१) : (१) हे खरे नाही.

महाराष्ट्रासह सर्व राज्यभरात कोरोना निदानासाठी प्रयोगशाळा चाचणी करण्यासंबंधीचे धोरण आय.सी.एम.आर. या राष्ट्रीय संस्थेच्या मार्गदर्शक सूचनानुसार राबविण्यात येते. आय.सी.एम.आर. च्या दिनांक ४ सप्टेंबर, २०२० च्या सूचनानुसार कंटेनमेंट आणि बिगर कंटेनमेंट भागात पुढील व्यक्तींच्या तपासण्या करण्यात येतात-

- फ्ल्यू सारखी लक्षणे असणाऱ्या सर्व व्यक्ती
  - लक्षणे नसणाऱ्या परंतु बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमेच्या संपर्क व्यक्तीची ते संपर्क आल्यापासून ५ ते १० दिवसा दरम्यान तपासणी केली जाते.
  - कंटेनमेंट झोन मधील लक्षणे विरहितपण अतिजोखमेच्या व्यक्ती
  - मागील १४ दिवसांत आंतरराष्ट्रीय प्रवास केलेल्या लक्षणे असलेल्या व्यक्ती
  - बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले आणि लक्षणे असलेल्या सर्व व्यक्ती
  - लक्षणे असलेले आरोग्य कर्मचारी व इतर कर्मचारी
- (२) रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या घेण्याबाबत धोरण शिथिल करण्यात आले नाही. आय.सी.एम.आर. च्या मार्गदर्शक सूचनानुसार चाचण्या करण्यात येत आहेत.
- (३) हे खरे नाही.

(४) प्रयोगशाळा चाचण्या आणि इतर तांत्रिक बाबीबाबत आय. सी.एम.आर. या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेने वेळोवेळी ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत त्यांच्या अवलंब राज्यात करण्यात येतो.

**उजनी धरणात होत असलेल्या पाण्याच्या प्रदूषणाबाबत**

(३९) १३८०१ (१६-०९-२०२०). श्री.राहूल कुल (दोंड) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे, सोलापूर, उस्मानाबाद व अहमदनगर या जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरणातील पाणी धोकादायक असून ते प्यायल्याने कॅन्सर होण्याचा धोका असल्याचे सोलापूर विद्यापीठाने केलेल्या संशोधनातून निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या पाण्यात शीसे, गंधक यांसारखे रासायनिक पदार्थ मिसळत असल्यामुळे स्त्रियांमध्ये छातीच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत असल्याचे मत देखील तज्ञांनी व्यक्त केले आहे, हे खरे आहे काय

(३) असल्यास, या धरणातून सुमारे ४४० गावांना पाणीपुरवठा केला जात असून या गावांमध्ये पाणी शुद्धीकरण यंत्रणा देखील नसल्याने सदर धरणातील पाणी शुद्धीकरणाबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. जयंत पाटील (८-०६-२०२१) : (१) हे खरे नाही.

उजनी धरणातील पाणी जसेच्या तसे पिण्यास अयोग्य असल्याचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर यांच्या संशोधनात आढळून आले आहे. मात्र पाणी प्याल्याने कॅन्सर होण्याचा दावा केला नसून फक्त शक्यता वर्तविली आहे.

(२) हे खरे नाही.

(३) उजलनी जलाशयावर सोलापूर महानगर पालिका, ७ नगर पालिका व ७४ ग्रामपंचायत पाणी पुरवठा योजनेतून पाणीपुरवठा होतो. यासाठी उजनी जलाशयातून होणारा पाणीपुरवठा जलशुद्धीकरण करून गावांना पुरवण्यात येतो.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांचे मानधन वाढविणे व त्यांच्यासाठी आरोग्य विमा पॅकेज तयार करणेबाबत**

(४०) १३८०३ (१४-०९-२०२०). श्री.राहूल कुल (दोंड) : सन्माननीय महिला व बालविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील अंगणवाडी कर्मचारी व आशा वर्कर यांना कोव्हीड १९ या आजारचा संसर्ग वाढू नये म्हणून करण्यात येणा-या सर्वेक्षणाच्या कामासाठी शासनाने विशेष प्रोत्साहन पर भत्ता म्हणून रुपये १००० मासिक एवढे कमी मानधन जाहीर केले असून त्यांना कोणताही आरोग्य विमा दिला नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यातील अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांचे मानधन वाढविणे व त्यांच्यासाठी आरोग्य विमा पॅकेज तयार करण्याची मागणी लोकप्रतिनिधीनी दिनांक १२ एप्रिल २०२० रोजी वा त्यासुमारास केली आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांचे मानधन वाढविणे व त्यांना आरोग्य विमा पॅकेज देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,  
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

**अॅड. यशोमती ठाकूर (सोनावणे) (२४-०३-२०२१) :**(१), (२) व (३) ग्राम विकास विभागाच्या दि.३१ मार्च, २०२० च्या परिपत्रकान्वये अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना कोव्हिड काळात जोखीम पत्करून कामे करित असल्याने त्यांना मिळणाऱ्या नियमित वेतन/मानधन व्यतिरिक्त त्यांना रु.१०००/- इतका प्रोत्साहनपर रक्कम देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

तसेच वित्त विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२०/प्र.क्र.४/व्यय-९, दिनांक २९ मे, २०२० अन्वये कोव्हिड-१९ संबंधीत कर्तव्य बजावताना कोव्हिडमुळे मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा कवच/सानुग्रह सहाय्य लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सदर विमा पॅकेज अंतिम होऊन कार्यान्वित होईपर्यंत अशा प्रकरणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मृत्यु झाल्यास रु. ५० लक्ष रकमेचे सानुग्रह देण्याची तदतूद करण्यात आले आहे.

आशा स्वयसेविकांना देखील कोव्हिड-१९ च्या कामाकाजाकरिता रु.१००० इतका मोबदला अदा करण्यात येत असून केंद्र शासनाच्या गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत रु.५० लक्ष एवढा कोव्हिड-१९ विमा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**उल्हासनगर (जि.ठाणे) येथील साई प्लॅटिनम हॉस्पिटल मध्ये अवाजवी बिल आकारण्यांत येत असल्याबाबत**

**(४१) १४४६९ (१५-०९-२०२०). श्री.कुमार आयलानी (उल्हासनगर) :** सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उल्हासनगर (जि.ठाणे) येथील साई प्लॅटिनम हे रुग्णालय कोविड रुग्णालय असून या ठिकाणी उपचारा पूर्वी अनामत रकम भरणे आणि उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर बिल आकारणी करून सर्व सामान्य रुग्णांची फसवणूक होत असून या प्रकरणी आयुक्त यांच्याकडे तक्रार सुद्धा करण्यांत आली असल्याचे निदर्शनानं आले

आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या रुग्णालयामध्ये महात्मा ज्योतिराव फुले योजना लागू करावी अशी मागणी लोकप्रतिनिधी यांनी शासनाकडे केली आहे, हे ही खरे आहे आहे काय,

(३) असल्यास, सदर रुग्णालयामधील येणाऱ्या बिलांचे ऑडिट करावे अशी मागणी ही करण्यांत आली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सर्व ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले योजना गरिबांसाठी लागू करण्यात आलेली असून सदर योजना उल्हासनगर मध्ये अद्यापही लागू करण्यांत आलेली नाही, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, महानगरपालिकेचे चिन्ह वापरून नागरिकांची मोठ्या प्राणावर लूट करित असून महानगरपालिका कोणतीच कार्यवाही करित नसल्याने लोकप्रतिनिधी मध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे, हे खरे आहे काय,

(६) असल्यास, जास्त बिल आकारण्यांत आलेल्या रुग्णालयावर कारवाई करण्यासह महात्मा ज्योतिराव फुले योजना उल्हासनगर मध्ये लागू करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येणार आहे,

(७) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. राजेश टोपे (२१-०६-२०२१) :** (१) हे खरे आहे.

साई प्लॅटिनम हे खाजगी रुग्णालय असून या अनुषंगाने तक्रार प्राप्त झालेली आहे.

(२) हे खरे आहे.

(३) उल्हासनगर महानगरपालिकेच्या लेखा विभागामार्फत लेखा परिक्षण करण्यात येत आहे.

(४) महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतर्गत उल्हासनगरमध्ये एकूण चार रुग्णालये अंगीकृत आहेत.

(५) हे खरे नाही.

तथापि सत्यसाई प्लॅटिनम रुग्णालयाविरुद्ध एकूण ४ तक्रारी प्राप्त झालेल्या असून त्यापैकी २ तक्रारी पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आल्या आहेत व उर्वरीत २ तक्रारीची योजनेतर्गत नोंदणी करण्यात आली आहे.

(६) जास्त बिल आकारण्यात येणाऱ्या रुग्णालयांवर उल्हासनगर महानगरपालिकेकडून कार्यवाही प्रस्तावित आहे.

योजनेतर्गत उल्हासनगरमध्ये एकूण ४ रुग्णालये अंगीकृत करण्यात आली आहे.

(७) प्रश्न उद्भवत नाही.

#### आरोग्य कर्मचारी यांचे सर्व संवर्गातील वेतन प्रलंबित असल्याबाबत.

(४२) १४५४५ (१५-०९-२०२०). श्री.सुरेश (राजूमामा) भोळे (जळगाव शहर) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) आरोग्य कर्मचारी यांचे सर्व संवर्गातील लेखाशिर्षके वेतन माहे मे २०२० पासून ते ऑगस्ट २०२० पर्यंत प्रलंबित असल्याचे माहे ऑगस्ट, २०२० मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सर्व लेखाशिर्षके अंतर्गत प्राप्त होणारा निधी विभागीय स्तरावरून व राज्य स्तरावरून विहित मुदतीत प्राप्त झालेला आहे काय,

(३) तसेच, उशिराने वेतन झाल्याने कर्मचारी यांना त्यावरील व्याज मंजूर करण्यात येणार आहे काय,

(४) असल्यास, आरोग्य कर्मचा-यांच्या वेतनासाठी निधीची मागणीसाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

**श्री. राजेश टोपे (२३-०४-२०२१) :** (१) होय, हे खरे आहे.

(२) नाही.

सन २०२०-२१ साठी सर्व लेखाशिर्षातर्गत मंजूर तरतुदीच्या प्रत्येकी ५ ते १० टक्के तरतुद माहे मे ते ऑगस्टमध्ये वित्त विभागाकडून वितरीत करण्यात आली. काही लेखाशिर्षातर्गत माहे ऑगस्ट अखेर पुरेशी तरतुद उपलब्ध होऊ न शकल्यामुळे काही लेखाशिर्षातर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांचे माहे ऑगस्टचे वेतन अदा करताना विलंब झालेला आहे.

(३) नाही.

(४) तदनंतर वेतनासाठी नियमित निधी उपलब्ध झाल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात आले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतर्गत केलेल्या रस्त्याची कामे  
निकृष्ट दर्जाची झाल्याबाबत**

**(४३) १५८९१ (२१-११-२०२०).** श्री.दिलीप मोहिते-पाटील (खेड आळंदी), श्री.अशोक पवार (शिर्कर), श्री.सुनिल टिंगरे (वडगाव शेरी) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे जिल्ह्यात सन २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या तीन आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतर्गत नवीन रस्ता सुधारण्याची कामे झाली असून सदरहू सर्व कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींनी विभागाचे मुख्य अभियंता, पुणे यांना या तीन वर्षात झालेल्या सर्व कामांची फेर तपासणी राज्य दक्षता व नियंत्रण पथकाकडून करावी अशी मागणी माहे डिसेंबर, २०१९ मध्ये वा त्या दरम्यान पत्राद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर मागणीनुसार सर्व रस्त्यांच्या कामांची फेर तपासणी राज्य दक्षता व नियंत्रण पथकाकडून करण्यात आली आहे काय, तसेच तपासणीचे निष्कर्ष काय आहेत,

(३) असल्यास, त्यानुसार निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसह संबंधितांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

**श्री. हसन मुश्रीफ (२१-०५-२०२१) :** (१) हे खरे नाही.

पुणे जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतर्गत सन २०१७-१९ ते सन २०१९-२० या ३ वर्षांच्या कालावधीत एकूण ३७६ कामे मंजूर आहेत. त्यापैकी ८९ कामे पूर्ण असून २१६ कामे प्रगतीपथावर व ७१ कामे निविदा स्तरावर आहेत.

पुणे जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतर्गत पूर्ण झालेल्या व प्रगतीपथावर असलेल्या सदर कामांची योजनेच्या निकषानुसार गुणवत्ता व दर्जा तपासणी राज्य गुणवत्ता निरीक्षक व वरिष्ठ राज्य गुणवत्ता निरीक्षक यांच्यामार्फत विविध स्तरावर करण्यात आली असून कामाचा दर्जा व गुणवत्ता समाधानकारक असल्याचे त्यांच्याकडून अहवाल प्राप्त झाले आहे.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.



**भडगाव (ता.जि. बुलढाणा) येथील पाझर तलाव फुटून झालेल्या नुकसानीची भरपाई  
शेतकऱ्यांना मिळणेबाबत**

(४४) १६४८७ (२१-११-२०२०). श्रीमती श्वेता महाले (चिखली) : सन्माननीय मृद व जलसंधारण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) माहे ऑगस्ट, २०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये भडगाव (ता.जि. बुलढाणा) येथील पाझर तलाव क्र.१ फुटून २५ ते ३० शेतातील उभी पिके वाहून तसेच जमीन खरडून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याबाबत श्री. साहेबराव महादू साखरे व इतर शेतकऱ्यांनी विभागीय उपविभागीय अधिकारी, जलसंधारण जि. प. उपविभाग, बुलढाणा यांचेकडे मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच सांडवा फुटण्याची शक्यता असल्याची बाब काही शेतकऱ्यांनी निवेदन देऊन निदर्शनास आणली असतानाही कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींनी तात्काळ कार्यवाही करून सांडव्याचे खोलीकरण आणि रुंदीकरण करणेबाबत कार्यकारी अभियंता, लघु जलसंधारण विभाग, बुलढाणा यांचेकडे दिनांक २८ सप्टेंबर, २०२० रोजी वा त्यासुमारास लेखी निवेदन दिले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, त्यानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याबाबत तसेच सांडव्याचे खोलीकरण आणि रुंदीकरण करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. शंकरराव गडाख (२८-०६-२०२१) : (१) व (२) हे खरे नाही.

(३) मौजे भडगाव येथील पाझर तलाव/ सांडवा माहे ऑगस्ट, २०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये फुटलेला नाही व त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्याचे नुकसान झालेले नाही. सदर पाझर तलाव सुस्थितीत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**कोरपना (जि.चंद्रपूर) तालुक्यातील बिबी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व  
सचिवांने केलेला गैरव्यवहार**

(४५) १८४४४ (२१-११-२०२०). श्री.बंटी भांगडिया (चिमूर) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोरपना (जि.चंद्रपूर) तालुक्यातील बिबी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व सचिवांने बिबी ते पाटोदा, शनीशिगणापूर, शिर्डी, हिवरेबाजार राऊंड ट्रीपचे बनावट देयक सादर करून स्मार्ट विलेज निधीची बनावट देयके दाखवून शासनाची व जिल्हा परिषदेची फसवणूक केली अशी लेखी तक्रार नागरिकांनी दिनांक २५ ऑगस्ट, २०२० रोजी वा त्यासुमारास मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर यांचेकडे केली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, या सर्व प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करावा अशी सूचना दिनांक २५ ऑगस्ट, २०२० रोजी वा त्यासुमारास सिईओ, जिल्हा परिषद, चंद्रपूर यांनी गटविकास अधिकारी व पंचायत समिती, कोरपना यांना निर्गमित केली आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, कोरपना यांचेकडून अहवाल अप्राप्त असल्यामुळे दिनांक १२ ऑक्टोबर, २०२० रोजी चौकशी करून तात्काळ अहवाल पाठवावा असे निदेश उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जिल्हा परिषद, चंद्रपूर यांनी निर्गमित केले आहेत, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, या प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय निष्पन्न झाले, त्यानुसार संबंधित दोषी पदाधिकारी व अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहे ?

**श्री. हसन मुश्रीफ (०९-०६-२०२१) :** (१) होय, हे खरे आहे .

(२) होय, हे खरे आहे.

(३) होय, सदर प्रकरणी चौकशी बाबत मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जिल्हा परिषद, चंद्रपूर यांनी दिनांक १२/१०/२०२० ला पत्र निर्गमित केले आहे.

(४) सदर प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर यांचे मार्फत चौकशी करण्यात आली आहे. गट विकास अधिकारी, पंचायत समिती, कोरपना यांनी सादर केलेल्या अहवालानुसार, श्री.मंगलदास गेडाम (सरपंच, ग्राम पंचायत बिबी), श्री. प्रताप दुमणे, (सचिव, ग्राम पंचायत बिबी) व राजकुमार के छत्री (रा. गडचांदुर) हे दोषी असून दोषीवर कार्यवाहीची प्रक्रीया सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**मासेवाडी व दुगुणवाडी (ता.गडहिंग्लज, जि.कोल्हापूर) येथे पाटबंधारे विभागामार्फत कार्यवाही होऊनही बंधान्याचे बांधकाम अपूर्ण असल्याबाबत**

**(४६) २०२७३ (१२-१२-२०२०). श्री.राजेश नरसिंगराव पाटील (चंदगड) :** सन्माननीय मृद व जलसंधारण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मासेवाडी व दुगुणवाडी (ता.गडहिंग्लज, जि.कोल्हापूर) येथे पाटबंधारे विभागाने बंधारा बांधण्याचे नियोजन केले असून सदर बंधारा झाल्यास शेतीसाठी राबवल्या जाणाऱ्या सिंचन योजना व नळ पाणी योजनेचा लाभ मासेवाडी, दुगुणवाडी व बाजूच्या परिसरातील गावांना होणार आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर बंधान्याबाबतीत संपूर्ण कार्यवाही होऊनही प्रकल्पाचे काम स्थगित ठेवण्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय व त्यानुसार सदर बंधारा तात्काळ बांधण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

**श्री. शंकरराव गडाख (२८-०६-२०२१) :** (१) व (२) होय, हे खरे आहे.

(३) सदर कामासाठी निविदा कार्यवाही पूर्ण करून दिनांक २९/०६/२००० रोजी ठेकेदारास कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. त्यानुषंगाने भूसंपादनासाठी संयुक्त मोजणी होऊन अंतिम निवाडा जाहिर करण्यात आला व त्याप्रमाणे विभागाकडून निधीही वर्ग करण्यात आला. मात्र बाधित शेतक-यांचा भूसंपादनास विरोध असल्याने शेतक-यांनी भूसंपादन मोबदला स्विकारण्यास नकार दिला. त्यामुळे काम सुरु करता आलेले नाही. यास्तव निविदा शर्त-१५ अंतर्गत कामाची निविदा रद्द करण्यात आली आहे.

अद्यापही सदर कामास बाधित शेतक-यांचा तीव्र विरोध कायम असल्याने पाझर तलावाचे काम सुरु होणे शक्य होत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**पालघर जिल्हयातील दुर्वेस ग्रामपंचायत हद्दीतील काटेल पाडा येथे गर्भवती आदिवासी महिलेची रस्त्यात प्रसूती झाल्यामुळे नवजात बालकाचा मृत्यू झाल्याबाबत.**

(४७) २०३२८ (०८-०१-२०२१). श्री.विनोद निकोले (डहाणू) : श्री. राजेश रघूनाथ पाटील (बोईसर), श्री. क्षितीज हितेंद्र ठाकूर (नालासोपारा), श्री. हितेंद्र विष्णू ठाकूर (वसई) सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पालघर जिल्हयातील दुर्वेस ग्रामपंचायत हद्दीतील काटेल पाडा येथे एका गर्भवती आदिवासी महिलेस रस्त्याअभावी वहातूकीची सोय होत नसल्याने चादरीच्या झोळीतून दवाखान्यात नेत असताना शेतीच्या बांधावर झालेल्या प्रसूतीत बाळाचा मृत्यू झाला असल्याची घटना दिनांक ११ सप्टेबर, २०२० रोजी वा त्यासुमारास घडल्याची निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय.

(२) असल्यास, उक्त घटना घडल्यानंतरही २४ तासा पर्यंत जिल्हयाची आरोग्य यंत्रणा पिडीत आदिवासी महिलेच्या उपचारार्थ पोहचू शकलेली नव्हती, हे ही खरे आहे काय.

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय.

(४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले त्यानुसार आरोग्य यंत्रणेतील दोषी व्यक्ति विरुद्ध कारवाई करणेसह पिडीत आदिवासी महिलेच्या औषधोपचारासाठी आर्थिक मदत करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. राजेश टोपे (०८-०४-२०२१) :** (१) हे अंशतः खरे आहे. गर्भपात झाला आहे.

(२) हे खरे नाही.

सदर महिलेचा गर्भपात रात्री १०.३० च्या सुमारास झाल्याचे समजताच दुस-या दिवशी सकाळी गट प्रवर्तक व आशा कार्यकर्ती यांनी सदर मातेची भेट घेतली. तसेच उपचाराकरीता ग्रामिण रुग्णालय, मनोर येथे दाखल करून उपचार केला.

(३) होय,

सदर घटनेची संपूर्ण चौकशी तालुका आरोग्य अधिकारी, पालघर यांच्या मार्फत करण्यात आली आहे.

(४) सदर महिलेचा दि.११.०९.२०२० रोजी रात्री १०.३० वा. गर्भपात झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर घटनेच्यावेळेस जोराचा पाऊस चालु असल्याकारणाने, जाण्या येण्यास रस्ता नसल्याने, तसेच शेतातून रुग्णालयात जाणे शक्य झाले नाही. सदर महिलेवर सर्व उपचार विनाविलंब व मोफत करण्यात आले आहेत. आरोग्य यंत्रणेतील कोणीही व्यक्ती दोषी न आढळल्याने कारवाई करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. सदर बाबीसाठी आर्थिक मदत देण्यासाठी तरतुद नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याबाबत.**

(४८) २०३३३ (२०-०१-२०२१). श्री.विनोद निकोले (डहाणू) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कोरोना बाधितांच्या संपर्कात येणा-या किमान २० व्यक्तींचा शोध घेण्याचा आदेश शासनातर्फे जाहीर करण्यात आले आहेत मात्र वास्तवात या आदेशाचे पालन गांभीर्याने होत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे ,हे खरे आहे काय,

(२) असल्यास, आरोग्य विभागाने घेतलेल्या आढाव्यानुसार माहे सप्टेंबर, २०२० च्या पहिल्या आठवड्यात राज्यातील ३१ जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संपर्कातील १० व्यक्तींना शोधण्यात आल्याचे दिसून आले तदनंतर दिनांक २१ सप्टेंबर २०२० रोजी वा त्यासुमारास पुन्हा पाहणी केली तेव्हा गंभीर रुग्णाच्या (High Risk) संपर्कातील सरासरी अवघे ४.६ लोकांचाच शोध घेतल्याचे तर सौम्य लक्षणे असलेल्या ७.२ लोकांचा शोध घेण्यात आल्याचे दिसून आले असून माहे ऑक्टोबर, २०२० मध्ये (आजमितीस) हे प्रमाण आणखी कमी होऊन ४.२ टक्के इतके झाल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, मुंबईसह राज्यात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून रूग्ण संख्याही कमी होत आहे, मात्र बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधण्याबाबत गांभीर्य नसल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, राज्यात आतापर्यंत कोरोनाचे ४३,०१५ बळी गेले असून मुंबईत १०,००८ रुग्णांचा मृत्यू झाला असून देशातील कोरोना मृत्यूपैकी मुंबईत ८.५% मृत्यू झाले असल्यामुळे कोरोना प्रतिबंधक नियमांचे योग्य पालन न झाल्यास मुंबईत कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने जारी केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन मुंबईकरांनी करावे असे आवाहन राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी केले होते, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, राज्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

**श्री. राजेश टोपे (१६-०६-२०२१) :** (१) हे खरे नाही.

कोरोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध प्रभावीपणे केला जावा, यासाठी नियमित जिल्हा निहाय पाठपुरावा करण्यात येतो.

(२) हे अंशतः खरे आहे.

दिनांक ०७.०९.२०२० च्या अहवालानुसार राज्यातील प्रत्येक बाधित रुग्णांमागे शोधण्यात आलेल्या अतिजोखमीच्या (High Risk) व्यक्तीचे प्रमाण प्रति रुग्ण ८ एवढे होते. तर कमी जोखमेच्या १२.७ व्यक्तीचा शोध प्रत्येक रुग्णांमागे घेण्यात आला होता. याचाच अर्थ कोरोनाच्या प्रत्येक बाधित रुग्णांमागे २०.७ व्यक्तीचा शोध घेण्यात येत होता.

दि.२१.०९.२०२० रोजीच्या दैनंदिन अहवालानुसार राज्यामध्ये प्रत्येक बाधित रुग्ण पाठीमागे १९.४ व्यक्तीचा शोध घेण्यात येत होते. यापैकी ७.६ हे अतिजोखमेचे निकट सहवासित होते. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस हे प्रमाण प्रति रुग्ण १७.९ एवढे होते. त्यापैकी ७ अतिजोखमेचे निकट सहवासित होते.

(३) कोविड १९ पॅन्डेमिकचा महिनावार आढावा घेतला असता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जून महिन्यामधील ५७.५ पासून सध्या ९४ टक्के पेक्षा अधिक झाले आहे. बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधण्यासाठी पुरेशा गंभीरपणे प्रयत्न करण्यात येत असून ज्या जिल्ह्यामध्ये हे प्रमाण कमी आहे. तेथे हे प्रमाण वाढविण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यात येत आहे.

(४) हे अंशतः खरे आहे.

दिनांक २३ फेब्रुवारी २०२१ अखेर राज्यात ५१,८५७ मृत्यु झाले असून त्यापैकी ११,४५४ मृत्यु हे मुंबई मध्ये झालेले आहेत. देशातील एकूण मृत्युच्या ७.३ टक्के मृत्यु मुंबईत झाले आहेत. कोरोना प्रतिबंध नियमाचे प्रभावी अनुपालन कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक असल्याचे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले आहे.

(५) राज्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुढील उपाय योजना करण्यात येत आहे.

• राज्यात साथरोग नियंत्रण कायदा १८९७ लागू करून प्रशासकीय अधिका-यांना साथ नियंत्रणासाठी आवश्यक अधिकार प्रदान

• कोरोना नियंत्रणासाठी शासनास तांत्रिक मदत करण्याकरिता स्टेट टास्क फोर्सची स्थापना या टास्क फोर्सच्या मदतीने कोरोना विषाणू साथ रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचनांची निर्मिती

• फ्ल्यू सदृश्य आजाराने रुग्णांचे तसेच सारी रुग्णांचे नियमित सर्वेक्षण  
• बाधित रुग्णांच्या निकट सहवास इतरांचा प्रभावी शोध आणि तपासणी  
• कोरोना आजार निदानासाठी राज्यात पुरेशा प्रयोगशाळांची स्थापना  
• कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सुरुवातीच्या काळात लॉक डाऊनची उपाययोजना आणि बाधित क्षेत्रांमध्ये कंटेनमेंट झोनची स्थापना

• जिल्हा आणि महानगरपालिका क्षेत्रांमध्ये आवश्यक प्रमाणात फिवर क्लिनिकची स्थापना

• कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी त्रिस्तरीय रुग्णालयीन व्यवस्था

- कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी त्रिस्तरीय रुग्णालयीन व्यवस्था
  - आवश्यक औषधे आणि साधनसामुग्रीचा पुरेसा पुरवठा
  - कोरोना नियंत्रणासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान, आपत्ती व्यवस्थापन आणि अर्थ संकल्पात पुरवणी मागण्या या माध्यमातून आवश्यक निधीची तरतूद
  - डॉक्टर्स आणि इतर आरोग्य कर्मचा-यांचे कोरोना प्रतिबंध, नियंत्रण आणि उपचार संदर्भात प्रशिक्षण आणि क्षमता संवर्धन
  - सर्व जिल्हा आणि महानगरपालिका क्षेत्रामध्ये पुरेसा ऑक्सिजन पुरवठा आणि आवश्यक तिथे ऑक्सिजन टँकची निर्मिती.
  - सर्वसामान्य जनतेचे आर्थिक शोषण होऊ नये यासाठी महात्मा फुले जीवनदायी योजना राज्यातील सर्व नागरिकांना लागू, तसेच खाजगी रुग्णालयातील उपचार खर्चावर वाजवी नियंत्रण
  - प्रयोगशाळा तपासणी फी सिटीस्कॅन मास्क ची किंमत इत्यादी गोष्टींच्या किमतीवर वाजवी नियंत्रण
  - माझे कुटुंब माझी जबाबदारी या राज्यव्यापी सर्वेक्षण मोहिमेद्वारा राज्यातील सर्व कुटुंबाचे दोन फे-यांमध्ये प्रभावी सर्वेक्षण
  - जोखमीचे आजार असणा-या व्यक्तींचे आणि वरिष्ठ नागरिकांचे विशेष सर्वेक्षण
  - रुग्णालय स्तरावर डेथ ऑडिट कमिटी स्थापन प्रत्येक मृत्युचे सविस्तर विश्लेषण करून राज्याचा मृत्यू दर कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना
  - रुग्ण उपचार करणा-या डॉक्टर्स नर्सस आणि इतर आरोग्य कर्मचा-यांसाठी वैयक्तिक संरक्षक साधने आणि मास्क यांचा पुरेसा पुरवठा
  - संस्थात्मक Quarantine ची सुविधा
  - रुग्ण उपचार करणा-या तसेच कोविड नियंत्रणात सहभागी होणा-या सर्व आरोग्य कर्मचा-यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत ५० लाखाचे विमा संरक्षण
  - कोरोना प्रतिबंध व नियंत्रणासाठी सर्व माध्यमातून जनतेचे प्रभावी आरोग्य शिक्षण
  - कोरोना संदर्भात माहिती आणि मार्गदर्शनासाठी जिल्हा महानगरपालिका आणि राज्य स्तरावर हेल्पलाइनची सोय.
- (६) प्रश्नच उद्भवत नाही.

**पुणे जिल्ह्यात खाजगी व सरकारी रुग्णालयात महात्मा ज्योतिराव फुले योजनेची अंमलबजावणी करणेबाबत.**

(४९) २०३५७ (१८-०१-२०२१). श्री.लक्ष्मण जगताप (चिंचवड) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यानंतर शासनाने कोरोनाचे उपचार केंद्रांच्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या अंतर्गत करण्यास मान्यता दिली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पुणे जिल्ह्यातील खाजगी व सरकारी अशा एकूण ७८ रुग्णालयात ही योजना राबविण्याची मान्यता दिली असून सदर ७८ रुग्णालयापैकी फक्त ७ रुग्णालयांनी या योजने अंतर्गत रुग्णांना लाभ दिला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता फक्त २० टक्के रुग्णांना याचा लाभ मिळाला असल्याचे निदर्शनास येते, हे ही खरे आहे काय.

(४) असल्यास, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना लागू न करणाऱ्या रुग्णालयांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत?

**श्री. राजेश टोपे (२६-०३-२०२१) :** (१) एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये कोरोना संबंधित २० पॅकेजस मोफत उपचारासाठी उपलब्ध आहेत.

(२) हे खरे नाही.

पुणे जिल्ह्यात खाजगी व सरकारी अशा एकूण ७८ रुग्णालयात ही योजना राबविण्यासाठी मान्यता देण्यात आली असून या सर्व रुग्णालयांमध्ये योजनेतर्गत लाभ दिला जातो.

(३) हे खरे नाही.

पुणे जिल्ह्यात योजनेतर्गत एकूण ७८ रुग्णालये अंगीकृत आहेत. एप्रिल, २०२० ते जानेवारी, २०२१ या कालावधीमध्ये पुणे जिल्ह्यातील अंगीकृत रुग्णालयांमध्ये ६७८३१ कोरोना बाधित रुग्णांवर मोफत उपचार झाले असून त्यापैकी २१०३८ प्रकरणांची माहिती संगणक प्रणालीवर अद्ययावत करण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

### मराठी चित्रपटांना मिळणारे अनुदान प्रक्रिया सुलभ करणेबाबत.

(५०) २०३६७ (०८-०१-२०२१). श्री.लक्ष्मण जगताप (चिंचवड) : सन्माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मराठी चित्रपटांच्या निर्मितीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने मराठी चित्रपटांना अनुदान देण्याची योजना सुरु केली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मागील २ वर्षांपसून सुमारे २२५ मराठी चित्रपटांना अनुदान मिळाले नसल्याची माहिती माहे ऑक्टोबर, २०२० च्या शेवटच्या आठवड्यात निदर्शनास आली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, अखिल भारतीय मराठी चित्रपट मंडळाच्या वतीने लेखी पत्राद्वारे मा. सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्याकडे प्रलंबित असलेले मराठी चित्रपटांचे अनुदान तातडीने मिळणेबाबत मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,

- (४) असल्यास, मराठी चित्रपटांना वेळेत अनुदान उपलब्ध होत नसल्याने चांगले दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीमध्ये अडचण निर्माण होत आहे, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, मराठी चित्रपटांना वेळेवर अनुदान मिळण्यासाठी परीक्षांची प्रक्रिया जलद करून त्यांना श्रेणी देण्याबाबत व अनुदान देण्याची प्रक्रिया सुलभ करणेबाबत तसेच मागील २ वर्षांपासून सुमारे २२५ मराठी चित्रपटांचे थकीत अनुदान मिळणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत?

**श्री. अमित विलासराव देशमुख (०७-०६-२०२१) :** (१) होय.

- (२) हे खरे नाही. परीक्षांती पात्र ठरलेल्या चित्रपटांना अंशतः अनुदान मंजूर करण्यात आले आहे. तथापि, विभागाच्या दि.१८.०१.२०२० चा शासन निर्णयान्वये परीक्षण समिती रद्द करण्यात आलेली असून त्यानंतर महामंडळाकडे अंदाजे २०० चित्रपट परीक्षासाठी प्राप्त झाले आहेत. समिती गठीत होताच परीक्षण व अनुदान मंजूरीची कार्यवाही करण्यात येईल.
- (३) होय
- (४) मराठी चित्रपटांना परीक्षांती पात्र ठरल्यास व प्रदर्शनाबाबतची कागदपत्रे सादर केल्यानंतर निधी उपलब्धतेनुसार अनुदान वितरीत करण्यात येते. ही कार्यपद्धती विचारात घेता अनुदान अभावी चित्रपट निर्मितीमध्ये अडचण निर्माण होते अशी वस्तुस्थिती नाही.
- (५) चित्रपट परीक्षण समिती गठीत करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.
- (६) प्रश्न उद्भवत नाही.

**विधान भवन :**  
**मुंबई.**

**राजेन्द्र भागवत**  
**सचिव,**  
**महाराष्ट्र विधानसभा.**

मुद्रणपूर्व सर्व प्रक्रिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर  
मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.